


देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन : डॉ. मनसुख मांडविया

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंथरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकामध्ये क्रीडाप्रेम जागविण्यासाठी व निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. या संदर्भात झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत डॉ. मांडविया यांनी राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय युवा कार्य व क्रीडा विभागाचे सचिव हरिंजन राव उपस्थित होते. राज्याचे क्रीडा मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध राज्यांचे क्रीडा मंत्रीही उपस्थित होते. मंत्री डॉ. मांडविया म्हणाले की, युवकांचे आरोग्य सक्षम ठेवणे आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना प्रत्येक राज्याने सक्रिय सहभाग देऊन यशस्वी करावे. तर, यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर एकातेचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचे आयोजन देशभर करण्यात येणार आहे.



भाजपने मनोज जरांगेना गंडवले

उपसमिती, शिंदे समिती, मराठे, कुणबी सर्वांचीच फसवणूक; आंबेडकरांचा दावा

मुंबई : वॉचत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मनोज जरांगे यांच्यासह सर्वांनाच गंडवल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, असे ते त्यांनी म्हटले आहे. आंबेडकरांनी याविषयी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टांच्या विविध निर्णयांचा दाखला दिला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न खरेच सुटला काय? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक जीआर काढला. त्या जीआरद्वारे सरकारने हैदराबाद गॅलॅरी लागू केल्याची घोषणा केली. या जीआरमुळे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाचे कुणबीमध्ये रूपांतर होऊन त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल असा दावा केला जात होता.



मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार दि. ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे. राज्यात बंधुता आणि एकता टिकावी या हेतूने मुस्लीम समाजाने ईद-ए-मिलाद निमित्त काढला जाणारा जुलूस कार्यक्रम ६ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ५ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती ८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील शासकीय कार्यालये ५ सप्टेंबर रोजी नियमित सुरु राहतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. राज्यात बंधुता आणि हिंदू - मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी मुस्लीम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजीची सुट्टी आता सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.

'पीएसआय' पदांसाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराला यश

मुंबई: पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची सूचना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मांडली होती. पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २५ टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती. ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली. याबाबत अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. साधारणपणे पोलिस कॉन्स्टेबलना सेवाकालाच्या शेवटच्या टप्प्यात पदेन्तीन्तरी पीएसआय पद मिळते. अशावेळी त्यांना पीएसआय म्हणून फारतर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून पीएसआय झालेल्या अधिकाऱ्यांना कमी वयातच पदेन्तीनी मिळाल्याने त्यांना पुढील २० ते २५ वर्षे पीएसआय किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते.



सहा फुटांपर्यंतच्या सगळ्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन

महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ४ : पर्यावरणाचे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्याचा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे, सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याच्या एमपीसीबीच्या निर्णयात हस्तक्षेप करणारा नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, याच कारणास्तव प्राचीन वास्तूचा दर्जा असलेल्या बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन करू देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ : रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षांपासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याचा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. बैठकीला महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते, सचिव



(वित्तीय सुधारणा) शैला ए. उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, सहसचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता विनीत कुमार, रेल्वेच्या पुणे विभागाचे अप्पर विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक मिलिंद हिरवे, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला, मुख्य अभियंता प्रशांत भेगडे आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर

असा आहे अहिल्यानगर - बीड - परळी रेल्वे मार्ग

रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१.२५ किलोमीटर, जमिनीचे एकूण भूसंपादन १८२२.१६८ हेक्टर, रेल्वे खालील एकूण पूल १३०, रेल्वे वरील पूल ६५, मोट्या पुलांची संख्या ६५, छोटे पूल ३०२. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी, प्रकल्पाच्या समप्रमाणात ५०:५० टक्के हिस्सा नुसार केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा २४०२.५९ कोटी.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कांवात यांनी बैठकीत सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत. बारामती रेल्वे स्थानकाच्या कामाला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भेटी द्याव्या. तसेच कामाला गती देऊन पुढील काळात सुसज्ज रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

आंदोलनांवर बंदी घालण्याच्या मिलिंद देवरा यांच्या पत्रावरून संताप

महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ : राज्यसभेतील खासदार आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी आंदोलनांचे ठिकाण दक्षिण मुंबईऐवजी इतरत्र हलवण्याची सूचना केली आहे.

देवरांनी म्हटले आहे की, दक्षिण मुंबई हे राज्याच्या शासन, सुरक्षा आणि अर्थकारणाचे केंद्र असून, येथे मुख्यमंत्री सचिवालय (मंत्रालय), विधीमंडळ, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, पोलिस दलाची कार्यालये तसेच वेस्टर्न नेट्वर्क कमांड यांसारख्या महत्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो आणि शासन, सुरक्षा तसेच खासगी क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम होतो. म्हणूनच अशा आंदोलनांना इतर ठिकाणी हलवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. तथापि, या पत्रावरून मराठी एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे, बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेषे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे.

देवरांच्या पत्राबुद्दाला मराठी समाजात संतापाची लाट उसळली असून, आंदोलने हा लोकशाही हक्क असून त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध घालणे योग्य ठरणार नाही, असे मराठी संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता

महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम, १९४८ मधील काही तरतुदींमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढणार असल्याची माहिती कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांची माहिती



दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

भाजप नेते नारायण राणे तातडीने रुग्णालयात दाखल

महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी केली जाणार आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नारायण राणे यांना अचानक रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नारायण राणेंना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल केले.



सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा गगनबावडा घाटात दरड कोसळली

महासागर प्रतिनिधी, कोल्हापूर, दि. ४ : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असलेला वैभववाडी तालुक्यातील गगनबावडा घाट दरड कोसळल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. ही घटना आज, सकाळी ८ वाजता घडली. गेल्या काही दिवसांपासून या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटात मोठी दरड कोसळली. या दरडीत मोठे दगड असल्याने ते हटवण्याच्या कामात अडचण येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी असून दिगारे बाजूला काढण्याचं काम वेगाने सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी पुन्हा खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास



करणाऱ्या वाहनचालकांनी पयर्षी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित

शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणार : दत्तात्रय भरणे

महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ४ : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेंतर्गत ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण १९३२. ७२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.



केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही

सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "राज्यातील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना समोर ठेऊन दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असून अतिवृष्टीमुळे अडचणीत असणाऱ्या शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच अतिवृष्टीमध्ये बाधित शेती पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.



काढल्याचा दावा याचिकाकल्याने केला होता. तसेच, बाणगंगामध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी देण्याची मागणी केली होती. तथापि, सरकारने मान्य केल्यानुसार, कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनास एमपीसीबीने हा आदेश काढला आहे आणि कोणीही बाणगंगा किंवा अन्य नैसर्गिक जलस्रोतात मूर्ती विसर्जनाचा मूलभूत हक्क असल्याचा दावा करू शकत नाही, असे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने नमूद केले आणि याचिका फेटाळली.

स्वच्छ हवा आणि पाणी मिळण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे, पर्यावरण आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा आणि त्यानुसार आवश्यक ते परवानगी देण्याची एमपीसीबीला पूर्ण अधिकार आहे. व्यक्तिगत अधिकाराच्या तुलनेत व्यापक जनहित सर्वोच्च आहे. त्यामुळे, सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा एमपीसीबीचा आदेश जनहिताचा असून त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारताना स्पष्ट केले.

पॅरोलवर असलेल्या आरोपीने केली महिलेची हत्या

महासागर प्रतिनिधी, अलिबाग, दि. ४ : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने एका महिलेची हत्या केली. ही घटना अलिबाग तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडी इथं सोमवारी घडली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना चंद्रकांत नाईक असे मृत महिलेचे नाव असून, दत्ताराम नागू पिंगळी असे या आरोपीचे नाव आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते. परंतु, अर्चनाच्या

काकांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यांनी चंद्रकांत नाईक यांच्यासोबत अर्चनाचे काही वर्षांपूर्वी लग्न लावून दिले होते. या गोष्टीचा राग मनात धरून दत्ताराम नागू पिंगळी याने २८ मार्च २०१८ रोजी तुकाराम सजन्ना नाईक यांच्या डोक्यावर आणि पाठीमागे धारदार हत्याराने मारहाण करून दुखापत करून त्यांना गंभीर जखमी केले होते. तुकाराम सजन्ना नाईक यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ३१ मार्च २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. त्यामुळे नागू पिंगळी असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

सहाव्या दिवशी संपलं नागपूरचं तापलेलं रणांगण कोण जिंकले, कोण हरले?

नागपूरच्या संविधान चौकात गेल्या सहा दिवसांपासून वातावरण तापलेलं होतं. एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महासंघाचा साखळी संघर्ष चालूच आहे. अखेरीस मंत्री अतुल सावे मैदानात उतरले. त्यांनी थेट उपोषणस्थळी हजेरी लावत संघटनेच्या नेत्यांशी संवाद साधला. वातावरण चिघळलेलं असतानाच निर्णायक तोडगा निघाला. सरकारकडून दिलेल्या आश्वासनांनंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा झाली आणि परिसरात उमजलेलं वातावरण निवळलं. ओबीसी महासंघाने मांडलेल्या 14

मागण्यांपैकी तब्बल 12 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यात शिष्यवृत्ती, वसतिगृह, आर्थिक विकास महामंडळ, नुकसानभरपाई, आरक्षणातील स्पष्ट भूमिका अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्री पातळीवर चर्चा होणार असल्याचं आश्वासन तिढा. ओबीसी आरक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्थ कटोर होतो. दररोज उकळत जाणारी परिस्थिती अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली. उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडत चालली, आंदोलनाची तीव्रता वाढू लागली. अखेरीस मंत्री अतुल सावे मैदानात उतरले. त्यांनी थेट उपोषणस्थळी हजेरी लावत संघटनेच्या नेत्यांशी संवाद साधला. वातावरण चिघळलेलं असतानाच निर्णायक तोडगा निघाला. सरकारकडून दिलेल्या आश्वासनांनंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा झाली आणि परिसरात उमजलेलं वातावरण निवळलं. ओबीसी महासंघाने मांडलेल्या 14

वार्तापत्र दीपक कैतके, मुंबई



वंचित समूहातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्थायिक स्वराज्य संस्थांची सत्ता काबीज करा.- प्रा. अंजलीताई आंबेडकर

► महासागर प्रतिनिधी ►

रिसोड - फुले,शाहू,आंबेडकर यांना मानपाच्या वंचित, बहुजन समूहातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्थायिक स्वराज्य संस्थेची सत्ता काबीज करा. असे प्रतिपादन राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी येथील विश्वा लॉन येथे दि. ३/९/२०२५ रोज बुधवारी दुपारी ३ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.

या मेळावा प्रा.रंगनाथ धांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा निरीक्षक नतिकोटीन खतीबसाहेब, महिलाआघाडी राज्य सचिव अरुंधती सिरसाट, फुले,शाहू,आंबेडकर विद्वत सभेचे अध्यक्ष भास्कर भोजने सर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे, सोनाजी इंगळे, गिरधर शेजूळ, रवींद्र मोरे,मंदा धांडे,उतम झगडे, प्रतिभाताई अंभोरे,माया अंभोरे,भिमराव शेजूळ, सुखदेवराव धांडे,शालिग्राम पठाडे, संध्याताई पंडित, विनोद भगत, गुणवंत गहुले, सारनाथ अवचार, भारतिय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष माधव हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्थायिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन



आघाडीची जोरदार तयारी म्हणून या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रा. अंजलीताई आंबेडकर पुढे बोलताना म्हणाल्या की, ,,स्वराज्य संस्थांची निवडणुक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. उमेदवाराचा प्रत्यक्ष जनतेशी जवळून संबंध येतो. वंचित, बहुजन समाजाच्या समस्या सोडवून माणसे जोडली पाहिजेत. वंचित घटकांच्या एकत्र बैठका घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे. व स्वराज्य संस्थांची सत्ता हस्तगत करा. असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्याचे सूत्रसंचालन तालुका महासचिव महेश तिडके यांनी तर आभार कैलास सुर्वे यांनी केले. हा मेळाव्या

यशस्वी करण्यासाठी प्रकाशराव गवई, प्रल्हाद आल्हाट, विनोद लड्डा, प्रदिप खंडारे, प्रमिलाताई शेवाळे, अरुण बोरकर, कडूजी आल्हाट, चिंतामण नरवाडे, नारायण मोरे सर ,बबन अंभोरे, केशव अंभोरे, शेख जावेद, गजानन खंडारे, विनोद अंभोरे, देविदास सोनुने, गणेश कवडे, साहेबराव नवघरे, रामकृष्ण आल्हाट, जितेंद्र जमधाडे, सुभाष सावळे, शांताराम गायकवाड, देशमुख, जियाउर खान, गोपाल पारिस्कर, शेख वसीम, नागसेन धांडे, प्रशांत मोरे, गुलाब मस्के, संजय तुरेराव, दत्तराव जुमडे आदींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास महिलांसह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाही दिन

► महासागर प्रतिनिधी ►

वाशिम - विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. ०८ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनाच्या आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय

लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी, तसेच महिलांनी आपले अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक असते. तक्रार dcgamravati@gmail.com efkeabkee dcg_amravati@rediffmail.com Uee ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन करण्यात आहे.

जिल्ह्यात १४ महसुल मंडळ मुख्यालयी नवीन आधार केंद्र सुरु होणार

► महासागर प्रतिनिधी ►

वाशिम - जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण १४ महसुल मंडळाच्या मुख्यालयी नवीन आधार सेवा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आपले सरकारी सेतू सेवा केंद्र चालकांकडून अर्ज मागविण्यात आले असून संबंधित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

तालुका व महसुल मंडळे :

वाशिम तालुका : राजगांव, पाईी आसरा, मालेगाव तालुका : चांडस, मेडशी, करंजी

रिसोड तालुका :

कवठा मंगरुळपीर तालुका : पोटी, पाथडी ताड, कठठळ

मानोरा तालुका :

गिरोली

कारंजा तालुका : येवता, पोहा, उंबडी बाजार, कामरगांव

एकूण - १४ महसुल मंडळे.

जाहिरनामा व नमुना अर्ज

प्रसिद्धी : जिल्हाधिकारी कार्यालय, नोटीस बोर्ड तसेच संकेतस्थळ

www.washim.nic.in वर

अर्ज स्वीकारण्याची मुदत :

११ सप्टेंबर २०२५ पर्यंत

(कार्यालयीन दिवशी व वेळेत)

पात्र/अपात्र व निवड यादी :

जिल्हाधिकारी कार्यालय, नोटीस बोर्ड व संकेतस्थळावर प्रसिद्ध

करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी अर्ज व आवश्यक

कागदपत्रांच्या छायाप्रमाणपत्रांसह

जिल्हाधिकारी कार्यालय, आधार

शाखा वाशिम येथे प्रत्यक्ष ११

सप्टेंबर २०२५ रोजी सायं ४

वाजेपर्यंत सादर करावेत. ई-मेल

किंवा पोस्टाने आलेले तसेच

मुदतीनंतर प्राप्त अर्ज ग्राह्य धरले

जाणार नाहीत. अटी व शर्तीसाठी

आधार शाखा येथे संपर्क

साधावा. असे निवासी

उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे

यांनी कळविले आहे.



३० वर्षांचा प्रश्न निकाली - आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नांना यश

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात; शहरात आनंदाचे वातावरण

► महासागर प्रतिनिधी ►

कारंजा - शहरातील मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा बसविणे व सौंदर्यीकरण या प्रश्नावर गेली तब्बल ३० वर्षे चर्चा, निवेदनं, आंदोलनं आणि उपोषणं होत होती. मात्र हा प्रश्न वारंवार रखडत राहिला. अखेर आमदार सईताई डहाके यांनी आपल्या निवडीनंतर केवळ दोन महिन्यांत या कामाला प्राधान्य देत निधीची तरतूद व प्रशासकीय मान्यता मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली

वाशिम जलसंधारण पाट बंधारेच्या आठ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पती-पत्नी कर्मचाऱ्यांच्या बदलीची मागणी

► महासागर प्रतिनिधी ►

वाशिम - जलसंधारण लघु पाटबंधारे विभाग, वाशिम येथे गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेले रामेश्वर महादेव पवार व त्यांची पत्नी सौ. पवार (कनिष्ठ लिपिक) या दोघांचीही एकाच कार्यालयात व एकाच शाखेत सेवा सुरु असल्यामुळे कामकाजात गैरव्यवहार, मनमानी व दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप भिमसंग्राम सामाजिक संघटनेने केला आहे.

या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण पडघान यांनी दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे महामंडळ, नागपूर यांना



निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे रामेश्वर पवार हे स्वतःला मंत्र्यांचे व आमदारांचे 'पीए'

नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या देतात. 'माझा हात वर पर्यंत पोहोचलेला आहे, माझे कोणी काही बिघडवू

मराठा सेवा संघाच्या रिसोड तालुका सचिवपदी प्रा.आदिनाथ

► महासागर प्रतिनिधी ►

वाशिम - सर्वात मोठे वैचारिक संघटन असलेल्या मराठा सेवा संघाच्या रिसोड तालुका सचिवपदी प्रा. डॉ. आदिनाथ बदर सर यांची निवड करण्यात आली.

वाशिम येथे मराठा सेवा संघ वर्धापन दिन व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता सन्मान सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव



काळबांडे यांच्या आदेशाने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रा. डॉ. आदिनाथ बदर हे रिसोड येथे पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात

सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून मराठा सेवा संघाच्या विविध उपक्रमात सहभाग घेत संघटनेचे विचार लोकांपर्यंत

पोहचविण्याचे कार्य

करत असतात.. त्यांच्या कार्याची

दखल घेत त्यांना रिसोड तालुका

सचिवपदी नियुक्ती देण्यात आली.

मराठा सेवा संघाच्या वतीने नारायण आरु यांचा सत्कार

► महासागर प्रतिनिधी ►

रिसोड - सर्वात मोठे वैचारिक संघटन असलेल्या मराठा सेवा संघाच्या वतीने सतत सक्रिय व प्रकाशझोतात असलेली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना मुंबई, या संघटनेच्या रिसोड तालुका ध्यक्षपदी नारायणराव आरु यांची नियुक्ती झाल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला..

वाशिम येथे दि. ३ सप्टेंबर रोजी मराठा सेवा संघाच्या ३५ वा वर्धापन दिन व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता सन्मान सोहळा निमित्ताने आयोजित



कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारायण आरु पाटील यांचा सन्मान करण्यात आला. नारायणराव आरु हे रिसोड तालुक्यातील रिठड येथील रहिवाशी असून आपल्या विधायक पत्रकारितेच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य सातत्यानं करत असतात.. सोबतच

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्य जनिहिताची कामे सतत करत असतात.. त्यामध्ये ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण त्यामुळे जनतेची कामे सतत करत असतात. व काम करणारं असं व्यक्तीमत्त्व आहे. पत्रकारीतेमध्ये

शक्त नाही' असे वक्तव्य करून बेकायदेशीर दबाव आणला जातो, असेही आरोप करण्यात आले आहेत. निवेदनात आणखी नमूद करण्यात आले आहे की, दाम्पत्य दोघेही एकाच कार्यालयात व शाखेत असल्याने आळीपाळीने रजिस्टरची पडताळणी केली तर हे स्पष्ट होईल, असेही म्हटले आहे. तसेच, पवार दाम्पत्य संपत्तीचा उघडपणे दाखवलेला ठेवा, शासकीय कंत्राटांत हस्तक्षेप व बेकायदेशीर मार्गाने कमाई केल्याचा संशय व्यक्त करून त्यांच्या बँक खात्यांची तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भिमसंग्राम

संघटनेने या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची तसेच पवार दाम्पत्याची बदली तातडीने विभागा बाहेर व वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अधीक्षक अभियंता बुलढाणा पाटबंधारे मंडळ व संबंधित अधिकाऱ्यांना प्रत पाठवून पुढील कार्यवाहीची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार का, आणि प्रशासन पवार दाम्पत्याविरुद्ध कोणती कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोवर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार व वाहतूक बंद

► महासागर प्रतिनिधी ►

वाशिम - जिल्ह्यातील एकूण ३ तालुक्यातील ९ इपीसेंटरमध्ये गोवर्गीय पशुधन लम्पी चर्मरोग या रोगाने बाधित झाल्याचे आढळून आल्याने तसेच या रोगाचा प्रसार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी वाशिम जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्यांतून होणाऱ्या वाहतूकीमुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

सुमेध भगत यांची आज्ञाद समाज पार्टी युवा मोर्चा वाशिम जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

राजकारण सोडून सर्वांना समान न्याय देत यामध्ये कोणतेही राजकारण करत नाहीत हे पत्रकारीतेच ध्येय समोर ठेवून कार्यरत असतात. व सर्वश्री सामोपचाराचे वागणे हि भूमिका नेहमी ठेवत असतात. पंचायत समिती रिसोड येथे पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत असतांनाही त्यांनी पंचायत समितीच्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहचवून व प्रत्येक योजनेची माहिती देण्याचं काम केले, त्या मध्येही उल्लेखनीय कार्य केले आहे.. त्यांच्या या कार्याचा सन्मान मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनी करून

त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या रिसोड तालुकाध्यक्षपदी निवडी बाबत त्यांचा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.. येथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व प्रमाणपत्र सन्मान करताना मिळाल्यामुळे आदरामुळे नारायणराव आरु यांचे यावेळी उपस्थित मंडळींनी अभिनंदनही केले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे आजी- माजी पदाधिकाऱ्यांसह, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी यावेळी उपस्थिती होती.

सुमेध भगत यांची आज्ञाद समाज पार्टी युवा मोर्चा वाशिम जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

► महासागर प्रतिनिधी ►

कारंजा - बहुजन समाजाच्या हक्कांसाठी सतत कार्यरत राहून, फुले- शाहू- आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन आणि खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखाली लढाऊ व जोशपूर्ण भूमिका निभावणारे सुमेध भगत यांची आज्ञाद समाज पार्टी युवा मोर्चा वाशिम जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशान्वये, राज्य प्रभारी अमोल भाई आहरे व प्रदेशाध्यक्ष भाई सुलतान फतेह अली शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. सुमेध भगत यांच्या कार्यक्षमतेचा, संघर्षशील वृत्तीचा आणि निष्ठेचा विचार करून



त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली असून, समाजातील वंचित, शोषित, उपेक्षित घटकांना संघटित करून बहुजन समाजाच्या हक्कांसाठी प्रखर लढा देत युवकांना दिशा देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महानगरपालिकेप्रमाणे नगरपालिकांचा मालमत्ता थकीत कर वर व्याज माप करण्याचा अधिकार द्यावा

► महासागर प्रतिनिधी ►

रिसोड - नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी शेवदा यांचे माध्यमातून माजी नगरपरिषद सदस्य फैय्याज यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिसोड नगर परिषद हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना जाहीर सूचना देऊन महाराष्ट्र शासन नागर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एम यु ओ २०२५/प्र. क्र.७०/नवी-दि.१९ मे २०२५ अन्वये नगरपरिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करा वरील शास्ती माफ(व्याज) करून कर वसुली करण्यासाठीची प्रोत्साहनात्मक अभय योजना राबविण्यात येत आहे.

त्यामधील एक रकमी थकीत रकमांचा भरणा करून व्याज माफीचा प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठविला जाणार असा हा शासन निर्णय आहे. तर दुसरीकडे महानगर पालिका हद्दीत जागेवर व्याजमाफी करण्यात येत आहे. त्यामुळे महानगर पालिके प्रमाणे जर नगरपालिकांना हे अधिकार देण्यात

यावे जेणेकरून त्या उद्देशाने ही अभय योजना राबविण्यात येईल व अभय योजनेचा उद्देश पूर्ण होईल. नगर परिषदेची वसुलीही चांगली होईल आणि थकीत मालमत्ता कर करण्यासाठी अभय योजनेचा फायदा सर्व नागरिकांना होईल. जिल्हा अधिकारी कार्यालयात व्याज माफीचा प्रस्ताव पाठविल्या नंतर प्रस्ताव मंजूर होईल या जीआर मध्ये बराच वेळ लागेल असा जीआर आहे. संपूर्ण थकीत मालमत्ता रेकॉर्ड नगर परिषद मध्येच उपलब्ध आहे. हे कार्य करणारी यंत्रणाच नगरपरिषदच आहे. त्यामुळे शासन निर्णयांमध्ये बदल करून लवकरात लवकर नगर परिषदेला व्याज माफीचा अधिकार देण्यात यावा. तसा अध्यदेश काढावा. याबाबतची विनंती माजी नगर परिषद सदस्य फैय्याज अहमद यांनी रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेवदा यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना केली आहे तसेच या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार, वाशिम जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषद आमदार भावनाताई गवळी, विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांना याबाबतच्या निवेदनाच्या प्रती पाठवलेल्या आहेत. अशी माहिती शेख फैय्याज अहमद यांनी दिली आहे.

► महासागर प्रतिनिधी ►

मालेगाव - वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा मालेगाव येथील बालाजी लॉन्स येथे मोठा उत्साहात संपन्न झाला.

मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन वंदन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करताना प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांनी सांगितले की वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिला आहे या तालुक्यातून वंचितांची चवळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी बुद्धबांधणी शाखा बांधणे चा आदवा घ्यावा व कार्यकर्त्यांनी जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीच्या कामाला जोमाने लागावे व मालेगाव वाशिम



जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त जागा आणून जिल्हा परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडी सत्ता आणावी असे आव्हान त्यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केले. त्याच प्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ कार्यकर्त्यांनी झटकून जोमाने कामाला लागावे व जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये वंचित ची सत्ता आणावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी मंचावर वाशिम

जिल्हा निरीक्षक एस एन खतीब साहेब, प्रदेश महासचिव महिला भास्कर भोजने सर फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्र, अध्यक्ष ज्योतीताई इंगळे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, प्रतिभाताई अंभोरे जिल्हा महासचिव महिला आघाडी, रंगनाथ धांडे रिसोड विधानसभा महा सचिव, मालेगाव तालुका अध्यक्ष सारनाथ जी अवचार शहराध्यक्ष अमोल पखाले, ता. महासचिव राजू जमदाडे तालुका सचिव राहुल कांबळे, गजानन

गवडे तालुका उपाध्यक्ष, विनोद भगत जिल्हा सचिव सोनाजी इंगळे, मा.जिल्हा महासचिव, जिल्हा परिषद सदस्य सुनील लहाने, कैलास राजन, रवींद्र भाऊ देशमुख माजी जिल्हाध्यक्ष नारायण मिटकरी मार्गदर्शक संदीप सावळे जिल्हा प्रवक्ते , तालुका उपाध्यक्ष मोहन कांबळे रामदास वानखेडे तालुका उपाध्यक्ष बाळू पोपळे भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष ,कैलास इंगळे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, वंदना गायकवाड

महिला आघाडी अध्यक्ष , अजीम चौधरी ,मालवी सेठ, सादिक कुरेशी, बाळू खंडारे जिल्हा उपाध्यक्ष ,कांचन कांबळे, अंतोदय चोधमल मोहन हिवाळे नूरखान पठाण विनोद पखाले, देवानंद वैद्य, राजदीप पखाले गौरव इंगळे, गौतम हातोले वसंता सावळे, त्याच प्रमाणे सकल अध्यक्ष सुधाकर घुगे, अरुण गवई, बबन पडघान, बबन चंद्रशेखर ,रवी इंगळे, आशिष इंगळे, राहुल खिल्लार, वासुदेव कांबळे सागर अवचार, भीमा इंगळे, राजेश ढाले, सूरज अवचार, सुनील गायकवाड, गौतम तायडे, बाळासाहेब ढाले, मोहन कांबळे ,अभिमान इंगळे, दीपक इंगळे, वामन वानखेडे यासह तालुक्यातील व मालेगाव शहरातील मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे आजी-माजी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार यांनी केले.

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा आत्मा आहे. दहा दिवस भक्तिभावाने घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत विराजमान झालेल्या गणरायाचा निरोप म्हणजेच गणेश विसर्जन. गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या... या गजरानाच नाचत-गात, ढोल-ताशांच्या तालावर, फुलांच्या वषावात गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. परंतु या जल्लोषामागे काही गंभीर प्रश्न दडलेले आहेत, जे आपण विसरतो. गणेश विसर्जन म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही. मातीपासून तयार झालेली मूर्ती जलाला विसर्जित करणे म्हणजेच गणेश पुन्हा पंचतत्वात विलीन होणे, जीवन आणि मृत्यूच्या शाश्वत सत्याचा स्वीकार करणे होय. त्यामुळे हा दिवशी आत्मधितन व अध्यात्माचा संदेश देणारा आहे.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जात असतो. गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर दहाव्या दिवशी संपतो, जेव्हा मूर्ती सार्वजनिक मिरवणुकीत संगीत आणि सामूहिक मंत्रोच्चाराने नेली जाते, त्यानंतर नदी किंवा समुद्रासारख्या जवळच्या पाण्यात विसर्जित केली जाते, ज्याला विसर्जन म्हणतात.

गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद देतो. घरांमध्ये आणि सार्वजनिक पंडालांमध्ये गणेशमूर्ती स्थापित करणे आणि त्यानंतरचे विसर्जन हे विश्वातील निर्मिती आणि विघटन चक्राचे प्रतीक आहे.

विसर्जन मिरवणुका समाजातील ऐक्याचे द्योतक आहेत. वेगवेगळ्या समाजघटकांतील, पिढ्यांतील, वर्गांतील

श्रध्दा, उत्साह आणि पर्यावरणाची जबाबदारी!

लोक एकत्र येतात. उत्साह, गजर, नृत्य, फुलांचा वर्षाव यातून सामूहिक आनंद प्रकट होतो. परंतु हाच उत्साह कधी कधी बेभान होतो आणि ध्वनीप्रदूषण, वाहतूककोंडी, अपघात अशा समस्याही वाढतात.

सर्वात गंभीर बाब म्हणजे विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग, प्लॅस्टिकच्या सजावटी या थेट नद्या, तलाव, समुद्राचे पाणी दूषित करतात. जलीय प्राण्यांचा मृत्यू होतो, पिण्याच्या पाण्यावरही परिणाम होतो.

विसर्जनानंतर तलावांच्या काठावर विखुरलेले कचरे, फुलांच्या माळा, न वापरलेली सजावट हे शहराचे कुरूप चित्र दाखवतात. उत्सवाचा आनंद घेणे प्रत्येकाचे हक्क आहे. पण या आनंदसौबत निसर्गाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.

मातीच्या मूर्तीचा वापर, नैसर्गिक रंग, कृत्रिम तलावांत विसर्जन, प्लॅस्टिक टाळणे हे उपाय आपण स्वीकारले पाहिजेत. अनेक शहरांमध्ये ह्याप्रगुती विसर्जन तलाव्ह ही संकल्पना लोकांनी हळूहळू आत्मसात केली आहे, ही सकारात्मक बाब आहे.

बऱ्याच लोकांना वाटते की, गणेशाची प्राण प्रतिष्ठापना फक्त चतुर्थीलाच होते, तर तसे नाही. काही ठिकाणी प्रतिप्रदेला गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे १० दिवस हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असे १० दिवस गणेशोत्सव साजरा होतो.

गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर त्याची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे. पण उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस, सात दिवसांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही.

गणेशभक्त आपल्या हौसेनुसार गणेशमूर्तीचे विसर्जन दीड, दोन, पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या दिवशी



करतात. हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. गणपती विसर्जनाशी निगडित अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजेच गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानल जात.

त्यांच्या विसर्जनाचे मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना

दुर्गुणांचे सुद्धा करायचे असते. अनंत चतुर्दशीचा दिवस, एकट्या मुंबईत वषाला सुमारे दीड लाख मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते, या विधी मागे सुद्धा काही धार्मिक कारणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडित आहे.

निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो, गणपती विसर्जनाच्या बाबतीतही असेच आहे. ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते, त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाची भूमिका बजावत होते. महाभारत लिहिण्याचे काम हे दहा दिवस अविरतपणे चालू होते. त्यामुळे गणपती बाप्पानी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिंपल्याचे उल्लेख आहे. हा गणपती बाप्पांचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी वंदाता आहे.

कदाचित या दहा दिवसात बाप्पांची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवेद्यासाठी गोडघोड, मोदक वगैरे करण्याची परंपरा आहे. अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यात डुबकी मारल्याविना गत्यंतर नव्हती असेही अख्यायिका आहे. त्यामुळे गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात.

गणेश विसर्जन हा आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा उत्सव आहे. मात्र तो पर्यावरणाच्या हानीचा कारणीभूत ठरू नये. बाप्पा पुन्हा वर्षी लवकर या...असे गजर करताना आपण त्याला प्रदूषित नद्या, रासायनिक कचऱ्याचा डोंगर दाखवला तर ती खरी भक्ती ठरेल का? आता वेळ आली आहे की श्रद्धा आणि जबाबदारी यांचा समतोल राखावा. गणेशोत्सव पर्यावरणपूरक झाला तरच आपले मोरया खऱ्या अर्थाने गजर ठरेल.

गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील

आज ५ सप्टेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस. त्यांच्याच स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

१९६२ मध्ये राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याची त्यांनी सांगितले होते. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अजूनही सुरूच असून भविष्यातही सुरूच राहील.

आपल्या संस्कृतीत शिक्षकाला म्हणजे गुरुला मानाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरूची म्हणजे शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते. शिक्षक हा केवळ मार्गदर्शक नसतो तर तो जीवनाला दिशा दाखवणारा दिशादर्शक असतो. भारतीय शिक्षण परंपरेत गुरू शिष्यांचा संबंध अत्यंत पवित्र मानला आहे. प्राचीन काळी गुरूकुल पध्दत होती. विद्यार्जन करण्यासाठी विद्यार्थी घरदार सोडून गुरूच्या घरी राहण्यास येत असे. गुरू हा त्या शिष्यांच्या मातापित्यांची जागा घेत असे. शिष्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर शिष्याला चरित्रसंपन्न करणे हे कर्तव्य आहे या विचारप्रेरणेतून गुरू विद्यादान करत असे. शिष्याच्या जीवनात गुरूला सर्वोच्च स्थान असत आणि गुरूच्या जीवनातही शिष्याला सर्वोच्च प्राधान्य असे. याप्रमाणे त्याकाळी गुरू शिष्य संबंध पवित्र बंधनाने युक्त होते. आज काळ बदलला असला तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झाले नाही.

आजच्या विज्ञान युगातही पूर्वीप्रमाणेच शिक्षकांची आवश्यकता भासते. मनुष्याच्या जीवनातून शिक्षक वजा होऊच शकत नाही. जर शिक्षकच नसेल तर मनुष्याच्या जीवनाची दिशा भरकटू शकते. मनुष्याचे जीवन



भारक ट लो ल्या नैकेसारखे होईल म्हणूनच शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. केवळ आपल्याच देशात नव्हे तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, जर्मनी, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, चिली या देशातही शिक्षक दिन साजरा केला जातो. मात्र तिथे हा दिवस ५ ऑक्टोबरला साजरा केला जातो.

आपल्या देशात हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. कारण याच दिवशी १८८८ साली भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूतील तिरुथानी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे असल्याने त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचे वेगळे वलय निर्माण केले. आंध्र विद्यापीठ आणि बनारस विश्व विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांनी भूषवले. १९३१ ते १९३९ या काळात ते संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते.

१९४९ ते १९५२ पर्यंत ते रशियामधील भारताचे राजदूत होते. १९५२ साली ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले. या पदावर दहा वर्षे राहिल्यानंतर १९६२ साली ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. १९५४ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. शुद्ध चरित्र, प्रकांड पांडित्य, अपार सहिष्णुता आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जगभर विलक्षण लोकप्रियता मिळवली म्हणूनच नोबेल पुरस्कारासाठी त्यांना तब्बल २७ वेळा नामांकन मिळाले.



शिक्षक ते राष्ट्रपती ही त्यांची वाटचाल त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून सरकारने १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. आजच्या या शिक्षक दिनी देशभरातील शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

कर्तृत्ववान व आदर्श शिक्षक

आपल्या भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी प्रत्येक शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या शिक्षकांना मनःपूर्वक वंदन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करतात आणि त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतात. तसेच शाळेत व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जीव ओतून आणि तळमळीने शिकवणाऱ्या कर्तृत्ववान व आदर्श शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षक दिनानिमित्त विविध पुरस्कार देऊन प्रशसन व विविध सामाजिक संघटना त्यांचा सन्मान करते.

परंतु आजकाल खऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल न घेता, जो शिक्षक राजकारणी लोकांच्या जवळचा आहे किंवा संबंधातील आहे? अशाच शिक्षकांना पुरस्कार दिला जात आहे. मग तो शिक्षक व्यसनी असो, कामचुकार असो किंवा टॅंगळमगळ करणारा असो, त्यांना पुरस्कार दिला जात आहे.

जो शिक्षक पुरस्काराच्या लायकीचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तळमळीने शिकवणारा आहे, अशा लायक व पात्र शिक्षकांना डावलून व्यसनी, कामचुकार व टॅंगळमगळ करणाऱ्या राजकारणी शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जात आहे. यामुळे शिक्षण क्षेत्राला कलंक लागत आहे. शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून गेला आहे.

शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य डागाळत आहे. पण जे शिक्षक खरोखर आदर्श व कर्तृत्ववान आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी व त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी जीव ओतून व तळमळीने शिकवतात, अशा शिक्षकांना खरेतर पुरस्काराची हाव नसते, विद्यार्थी घडवणे आणि त्यांना चांगला नागरिक बनवणे, हाच त्यांचा खरा पुरस्कार असतो. अशा कर्तृत्ववान व आदर्श शिक्षकांना मनःपूर्वक सलाम करावा वाटतो.

माझे शिक्षक व गुरुर्वय बबनराव गुळवे गुरुजी हे माझ्या गावातील जिल्हा परिषद प्रशाला खंडाळी शाळेत एक आदर्श व कर्तृत्ववान शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून शिक्षकी पेशाला खरा न्याय देत आहेत. शाळेत वेळेवर येणे, वर्गात वेळेवर जाणे, जादा तासिका घेऊन शिकवणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच संस्काराचे धडे देणे आणि परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना बोधकथा सांगणे, हे गुळवे सर निसर्वाथ भावनेने, कोणत्याच त्रुष्टकावणी किंवा सन्मानाची अपेक्षा न ठेवता तळमळीने व तन-मन-धनाने आपले कार्य करतच राहतात.

अशा शिक्षकांची प्रत्येक शाळेला नितांत गरज आहे. परंतु दुर्दैवाने आजकाल असे शिक्षक शाळेला लाभणे दुर्मिळ झाले आहे. अशा शिक्षकांची संख्या वाढणे काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून शिक्षकी पेशाला खरा न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे

करावे आणि शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक पुसून काढावा. कारण ही सध्या काळाची गरज आहे. गुळवे सर सुप्रसिद्ध गणित शिक्षक तर आहेतच, परंतु ते एक सुप्रसिद्ध लेखक, कवी व वक्ते आहेत. शिक्षकी पेशा सांभाळत साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणे आणि लिखाणाच्या व वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे ही साधी गोष्ट नाही.

दिवसभर शाळा करून संध्याकाळी लिखाण करणे हे खरोखरच खूप मोठे काम आहे. गुळवे सरांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. आजवर गुळवे सरांनी अनेक शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनाचे सोने केले आहे. गुळवे सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे.

आपल्या वर्तमानतून व अध्यापनातून ते इतर सहकारी शिक्षकांवर आपल्या विलक्षण कायाची जबरदस्त छाप पाडत असतात. माझ्या खंडाळी गावातील जिल्हा परिषद शाळेत गुळवे सर गणित शिक्षक म्हणून जवळपास वीस वर्षे झाली आपली सेवा बजावत आहेत.

आमचे खंडाळीकर गुळवे सरांना आमच्या प्रशालेचे भूषण व वैभव समजतात. त्यांची होऊ लागलेली बदली आमच्या गावकऱ्यांनी अनेक वेळा एक होऊन थांबवली आहे. गुळवे सर हे एक शिक्षकी पेशातील आदर्श व कर्तृत्ववान शिक्षक आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांचे विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात शंबर पैकी १०० गुण घेऊन उत्तीर्ण होतात.

आमच्या जिल्हा परिषद शाळेतील गुळवे सर हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत, शाळेतील विद्यार्थी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला सुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. गुळवे सरांसारखे कर्तृत्ववान, गुणी, ज्ञानी व आदर्श शिक्षक आमच्या खंडाळी प्रशालेला लाभणे हे आमच्या खंडाळीकरांचे खरोखरच भाग्य आहे, असे म्हटले तर ते वाक्ये ठरणार नाही.

शिक्षक दिनानिमित्त शिक्षण विभागाला एवढेच सांगावे वाटते की, पुरस्कार देताना शिक्षकांच्या कायाची अगोदर पडताळणी करा...राजकारणी लोकांचे ऐकून अपात्र व नालायक शिक्षकांना पुरस्कार देऊन आदर्श व कर्तृत्ववान शिक्षकांच्या भावना दुखवू नका...शिक्षकांच्या कार्य व कर्तृत्वाचा आढावा घेऊनच त्यांची पुरस्कारासाठी निवड करा...उगाच कोणालाही पुरस्कार देऊन शिक्षण क्षेत्राला कलंकित करू नका...तरच शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा निकोप असेल...आज शिक्षक दिनानिमित्त निरपेक्ष भावनेतून शिक्षकी पेशाला न्याय देणाऱ्या प्रामाणिक, कर्तृत्ववान व आदर्श शिक्षकांना कोटी कोटी वंदन...

माझ्या खंडाळी प्रशालेची आन-बान शान आणि आदर्श व कर्तृत्ववान शिक्षक तथा माझे मार्गदर्शक गुरु बबनराव गुळवे गुरुजी यांना शिक्षक दिनानिमित्त साष्टांग दंडवत आणि कोटी कोटी वंदन...



!! मागणे!!

आज कृतार्थ भावाने तुला जोडूनिया हात। देवा, मागू कोरे काही? लावताना फुलवात।।

माझ्या दिठीत वसावे तुझे मोहकसे बिंब। तुज्या अर्थांग कृपेचा एक गवसावा थेंब।।

माझा कृण-कृण देह वींचतांच्या कामी यावा। आणि मनाचा आरसा सदा नितळ रहावा।।

सदा पोंघराया मिळो तुझ्या कृपेचा पदर। देवा चैतन्यस्वरूपा हाच एक द्यावा वर।।

■ वीणा डोंगरवार नागपूर.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका किती प्रभावी

(राष्ट्रीय शिक्षक दिन विशेष ५ सप्टेंबर २०२५) शिक्षकांना पालकांच्या बरोबरीचे मानले जाते. पालकांनंतर, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सर्वात जास्त जबाबदार असतात. असे म्हटले जाते की देशाच्या भावी पिढ्या प्रगती करतील की विनाश, या दोन्ही गोष्टी शिक्षकाच्या भूमिकेवर अवलंबून असतात. कारण, ज्ञानाधारित अध्यापनाद्वारे, शिक्षक विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता ओळखून त्यांना सक्षमपणे सुधारतो. दुसरीकडे, जर एखादा शिक्षक त्याच्या भूमिका आणि पदाची प्रतिष्ठा विसरला तर त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला दीर्घकाळ भोगावे लागतात.

शिक्षक हे गुणांची खाण असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये विषय ज्ञान, संवाद कौशल्य, अध्यापनाची आवड, सकारात्मक दृष्टिकोन, सर्जनशील विचारसरणी, संशोधक, संयमी, चरित्रवान, सत्य, बुद्धिमान, मेहनती, सहनशील, मुदुभाषी, वेळेचे मूल्य जाणणारा, कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व विद्यार्थ्यांकडे समानतेने पाहणारा, त्यांची कौशल्ये समजून घेणारा, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच संघर्ष करणारा हे असे गुण शिक्षकात असतात. हे गुण खऱ्या शिक्षकाची ओळख आहे.

शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श मार्गदर्शक, प्रेरणेचे स्रोत आणि मित्र असतात, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि चरित्र विकासात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. म्हणजेच, शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षित करतातच सोबत त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम आणि त्यांना सुजान नागरिक बनवतात.

शिक्षणाचा खरा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान किंवा तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे असा नाही, तर ती एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक क्षमतांचा सर्वांगीण

विकास होतो. ज्ञान आणि अनुभवाद्वारे एखाद्या व्यक्तीला बुद्धिमान, संवेदनशील आणि समाजासाठी उपयुक्त बनवणे हा त्याचा उद्देश आहे, जेणेकरून तो जीवनातील समस्या सोडवू शकेल आणि एक सुसंस्कृत नागरिक बनू शकेल.

एक काळ असा होता जेव्हा शिक्षण हे समाजसेवेचा एक भाग होते, तेव्हा समाजसुधारक शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आणि समाजात एक नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी संघर्ष करत असत, पण आजच्या व्यापारीकरणच्या युगात शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते.

देशातील उच्च सरकारी अधिकारी, नेते, कर्मचारी आणि स्वतः सरकारी शिक्षकही त्यांच्या मुलांना महागड्या खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण देण्यास प्राधान्य देतात. कारण ते कदाचित सरकारी शिक्षण व्यवस्थेवर समाधानी नसतील आणि श्रौत कुटुंबातील मुले थेट परदेशात शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. दरमहा एक लाख ते दीड लाख रुपये पगार मिळवणारे सरकारी शिक्षकही त्यांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये शिकवतात, असे का घडते?

सरकारी शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही का? सर्वात पवित्र मानल्याजाणाऱ्या शिक्षक वर्गातही अनेक घृणास्पद घटना शिक्षण जगताला कलंकित करत आहेत, आजही देशातील ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. सध्या महाराष्ट्र राज्यातही सरकारी शालांथ आयडी घोटाला चर्चेत आहे. शेकडो सरकारी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे खोटे आकडे दाखवून वर्षानुवर्षे पगाराच्या नावाखाली सरकाऱचे कोट्यवधी रुपये लुटले जाणाऱ्ये धंदे सर्रास सुरू होते.



दररोज सकाळी रिकाम्या पोटी सुके नारळ खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात

असतात जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. अशा परिस्थितीत, दररोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ खाल्ल्याने पचन सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता, पेट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या कमी होऊ शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते नारळामध्ये लॉरिक एसिड असते जे शरीराला विषाणू, बॅक्टेरिया आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते. याशिवाय, त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराची

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. नारळ नियमितपणे खाल्ल्याने सर्दी आणि खोकला सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर नारळातील निरोगी फॅट्स त्वचेला आतून हायड्रेट ठेवतात. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते. नारळाचे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून देखील काम करते आणि मुरुमे, कोरडेपणा आणि तेलकट त्वचेच्या समस्या कमी करते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

नारळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो एक चांगला पर्याय आहे. त्यात असलेले इन्सुलिन फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. अशाप्रकारे, नारळ तुमच्यासाठी एक सुपरफूड म्हणून काम करू शकते. तसेच तुम्ही वर्षभर तुमच्या आहारात त्याचा समावेश करू शकता.

लेजरच्या प्रखर किरणांनी दहीवर होतो दुष्परिणाम मंडळांनो सद्विचार करा सामाजिक आरोग्याची ठेवा जाण!

डॉ.जेच्या स्फोटक आवाजाने कान बधीर तर छाती धडधडते हार्ट पेयंटच्या जिवालाच धोका नाही का गडे?

वर्गणी असो की देणगी स्वखुरीने स्विकारावे टेशन येईल दात्याला असे कार्यकर्तांचे वर्तन नसावे..!

समाज हिताचे ठेवूनी भान उपक्रम सर्वांनी राबवावे पण आपल्या उपक्रमाचे कोणातेही उपद्रव मुल्य नसावे!

अश्वीकायन प्रा. अशोक सारडा मेहकर (१४२९३९३९३)

सामाजिक उत्सव संहिता

समाज हिताचे ठेवूनी भान उपक्रम सर्वांनी राबवावे पण आपल्या उपक्रमाचे कोणातेही उपद्रव मुल्य नसावे!

वर्गणी असो की देणगी स्वखुरीने स्विकारावे टेशन येईल दात्याला असे कार्यकर्तांचे वर्तन नसावे..!

डॉ.जेच्या स्फोटक आवाजाने कान बधीर तर छाती धडधडते हार्ट पेयंटच्या जिवालाच धोका नाही का गडे?

लेजरच्या प्रखर किरणांनी दहीवर होतो दुष्परिणाम मंडळांनो सद्विचार करा सामाजिक आरोग्याची ठेवा जाण!

अपर्णा युनिस्पेसतर्फे होम डिझायनिंग आणि बिल्डिंग सोल्यूशन्ससाठीच्या आशियातील सर्वात मोठ्या अनुभवात्मक स्थळाचे अनावरण

मुंबई, ४ सप्टेंबर : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बिल्डिंग मटेरियल्स (इमारत साहित्य) उत्पादक कंपन्यांपैकी एक अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (ईएईएल) ने हैदराबाद मधील मियापूर येथे युनिस्पेस मेगा स्टोअरचे अनावरण केले आहे. होम डिझाइन आणि बिल्डिंग सोल्यूशन्ससाठी असलेले हे आशियातील सर्वात मोठे अनुभवात्मक स्थळ आहे. हे केंद्र १०५,००० चौसठू क्षेत्रात दोन स्ट्रॉममध्ये पसरलेले असून हे महत्वपूर्ण दालन एकाच छताखाली अनेकविध, वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी, प्रकार सादर करत रिटेल अनुभवाची पुनर्वांध्या करत आहे. या सादरीकरणाचे ईएईएल च्या रिटेल विस्तारामध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून ज्युबिली हिल्स (हैदराबाद), बंगळूरू, विजयवाडा येथील युनिस्पेस शोरूमसच्या वाढत्या नेटवर्कमध्ये भर पडली आहे.

नवीन युनिस्पेस डेस्टिनेशनमध्ये २० पेक्षा जास्त प्रॉडक्ट कॅटेगरी (उत्पादन श्रेणी) आणि उपाय सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे हे बी२बी आणि बी२सी अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म ठरत आहे. भारतीय ग्राहक कशा प्रकारे त्यांच्या घरांचे डिझाइन, बांधकाम आणि नूतनीकरण करण्याची पुढत बदलत आहेत हेही येथे आढळून येते. दोन स्ट्रॉममध्ये पसरलेल्या या स्टोअरमध्ये टाईल्स आणि फ्लोअरिंग, सॅनिटरीवेअर, बाथ फिटिंग्स, मॉड्युलर किचन, वॉर्डरोब्स, स्क्वीव्हीसी आणि अल्युमिनियम विंडोज + डोअर्स, इलेक्ट्रिकल आणि लाइटिंग, उपकरणे, बांधकाम साहित्य, टूल्स आणि मशिनरी, आऊटडोर फर्निचर, लॅंडस्केपिंग सोल्यूशन्स आणि आणखी वेगवेगळ्या श्रेणीनुसार डिस्प्ले विभाग आहेत.

या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा गुंगवून टाकणारा अनुभव. इंटरअॅक्टिव्ह म्हणजेच संवादात्मक विभाग,

तंत्रज्ञान प्रणीत डिस्प्ले आणि प्रॉडक्ट डेमो क्षेत्रे यामुळे सहभाग वाढविण्यास मदत होते. त्यासाठी तज्ञ इन-हाउस डिझाइन सल्लागारांची टीम कार्यरत आहे. ग्राहक पूर्णतः फॅक्शनल अपार्टमेंट मॉक-अपसमधून फिरू शकतात, कार्यरत मॉड्युलर किचन्स पाहू शकतात आणि संवादात्मक डिजिटल डिस्प्लेद्वारे उत्पादने पाहू शकतात.

अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन रेड्डी म्हणाले, ईएईएलचे २,००० कोटी रुपयांच्या मोठ्या उद्योगामध्ये झालेले परिवर्तन हे नाविन्यपूर्णता, सर्वप्रथम ग्राहक हा दृष्टीकोन आणि संशोधन-विकास यामध्ये मोठी गुंतवणुक यामुळे शक्य झाले आहे. आंतरराष्ट्रीय डिझाइन आणि भारतीय कौशल्य यांचा संगम होणारा मियापूर येथील केंद्र हे त्या प्रवासाचे प्रतीक आहे. आमचे उद्दिष्ट केवळ उत्पादने विकणे नाही, तर ग्राहक आत्मविश्वासाने डिझाइन आणि बांधकाम करू शकतील अशा शाश्वत सुविधा सादर करणे आहे.

अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेडच्या कार्यकारी संचालक सुश्री अपर्णा रेड्डी म्हणाल्या, आमचे चौथे युनिस्पेस स्टोअर सादर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हे भारतातील सर्वात मोठे दालन असून आशियातील होम डिझाइन आणि बिल्डिंग सोल्यूशन्ससाठी प्रमुख अनुभवात्मक स्थळांपैकी एक आहे. ग्राहकांच्या पसंती आणि खरेदीच्या सवयी बदलत असताना आम्हाला अशी जागा निर्माण करायची इच्छा होती जिथे एका छताखाली सर्व काही उपलब्ध होईल. अशी जागा जिथे ग्राहकांना प्रेरणा, तज्ञ मार्गदर्शन आणि जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील. प्रीमियम भारतीय ऑफरिंग्जपासून आमच्या विशेष भागीदारीद्वारे जागतिक दर्जाच्या उत्पादनांपर्यंत, आम्ही विश्वास आणि आकांक्षा दोन्ही दर्शवणारे पॉर्टफोलिओ तयार केले आहेत.

रियलमी ने भारतात रियलमी १५ टी स्मार्टफोन केला लॉन्च



नागपूर ३ सप्टेंबर : रियलमी, भारतीय तरुणामध्ये सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडने आज आपल्या नवीनतम नवकल्पना, रियलमी १५टी चे अनावरण केले. ५०एमपी फ्रंट आणि ५०एमपी रीअर एआय कॅमेरा सेटअपसह विभागातील एकमेव स्मार्टफोन म्हणून डिझाइन केलेले, यात फ्लॅगशिप-ग्रेड एमोलेड स्पष्टता आणि डिझाइन: प्रीमियम मिनिमलिझम

प्रगत टिकाऊपणा प्रदान करताना, स्लीक ७.७९ एमएम बांडीमध्ये पॅक केलेली ७००० एमएच टायटन बॅटरी देखील वैशिष्ट्यीकृत आहे. ४००० एनआयटी ४आर कॅफोर्ट + एमोलेड, मीडियाटेक डायमॅन्सिटी ६४०० मॅक्स ५जी प्रोसेसर, उद्योग-अग्रणी आय पी ६६/६८/६९ वॉटर रेझिस्टन्स, आणि प्रो-ग्रेड ड्युअल एआय कॅमेरे यांसारख्या प्रगतीसह, रियलमी १५टी त्याच्या सेगमेंटमध्ये एक नवीन मानक सेट करते.

डिझाइन: प्रीमियम मिनिमलिझम रियलमी १५टी मध्ये प्रीमियम फील आणि फिंगरप्रिंट रेझिस्टन्ससाठी नॅनो-स्केल मायक्रोक्रिस्टलॉइन फिनिससह टॅक्सचर मॅट ४आर डिझाइन आहे. फक्त ७.७९एमएम पातळ आणि १८१जी प्रकाशात, हा भारतातील सर्वात सडपातळ आणि सर्वात हलका, मोठ्या बॅटरीच्या स्मार्टफोनपैकी एक आहे. ब्लेड-आकाराची स्ट्रिअर ओ सेंटर फ्रेम त्याचे स्लीक सिलहूट वाढवते, तर फ्लोइंग सिल्व्हर व्हेरिएंट सेगमेंटमधील सर्वात कमी कॅमेरा बॉक्स फक्त १.४४ एमएम आहे.

रियलमी १५टी हा त्याच्या विभागातील एकमेव स्मार्टफोन आहे ज्यामध्ये ड्युअल ५०एमपी कॅमेरे, समोर आणि मागील, दोन्ही लाजूंनी तीक्ष्ण आणि सुसंगत इमेजिंग प्रदान करते. हे एआय एडिट जिनी, एआय स्नॅप मोड, एआय लॅंडस्केप, एआय झेब्र आणि एआय स्मार्ट इमेज मॉडिंगसह प्लॅगशिप-स्तरीय एआय वैशिष्ट्ये आणते, तसेच सॉफ्ट लाइट वैशिष्ट्यासह पाच अद्वितीय फिल्टर (डेजा वू, रेड्यो, मिस्टी, ग्लोव्ही, झूमी) ऑफर करते. एकत्रितपणे, हे निर्मात्यांना व्यावसायिकांप्रमाणे कॅचर आणि संपादित करण्यास सक्षम करतात.

सीएटचा ऑफ-हायवे मोबिलिटीमध्ये पुढचा मोठा टप्पा कॅम्सो ब्रँड कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसाय आता या प्रवासात सहभागी

मुंबई, ४ सप्टेंबर : सीएट लिमिटेडने आपल्या ऑफ-हायवे टायर्स (ओएचटी) वाढ घोरणात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, मिशेलिन ग्रुपचा कॅम्सो कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईन व्यवसाय अधिकृतरीत्या अधिग्रहित केला आहे. यामध्ये श्रीलंकेत असलेले मिडिगामा प्लांट व कोटुगोडा कार्टिंग प्रॉडक्ट प्लांट यांचा समावेश आहे. या व्यवहारामुळे सीएटला ओएचटी क्षेत्रात जागतिक स्तरावरील मालकी मिळवून दिली असून, पुढील तीन वर्षांच्या लायसन्सिंग कालावधीनंतर कायमस्वरूपी विविध श्रेणीमध्ये हस्तांतरित होईल.

कॅम्सो ब्रँडचे हे अधिग्रहण सीएटसाठी उच्च-नफा देणाऱ्या कॅम्सो ब्रँडचे जागतिक पातळीवर मालकी मिळवून दिली असून, पुढील तीन वर्षांच्या लायसन्सिंग कालावधीनंतर कायमस्वरूपी विविध श्रेणीमध्ये हस्तांतरित होईल. कॅम्सो ब्रँडचे हे अधिग्रहण सीएटसाठी उच्च-नफा देणाऱ्या कॅम्सो ब्रँडचे जागतिक पातळीवर मालकी मिळवून दिली असून, पुढील तीन वर्षांच्या लायसन्सिंग कालावधीनंतर कायमस्वरूपी विविध श्रेणीमध्ये हस्तांतरित होईल.

भारताचे श्रीलंकेतील उच्चायुक्त एच.ई. संतोष झा म्हणाले, श्रीलंकेत सीएट लिमिटेडच्या गुंतवणुकीबद्दल मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या काही वर्षात भारत हा श्रीलंकेतील सर्वात मोठा एफडीआय (विदेशी थेट गुंतवणूक) स्रोत राहिला आहे आणि हा प्रवाह पुढेही कायम असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वामुळे गुंतवणूक-आधारित भागीदारी अधिक दृढ होत आहे. हे आमच्या नागरिकांसाठी सामायिक समृद्धीचे भविष्य

उभारण्याच्या दृष्टीकोनाला बळ देते. भारताचा खासगी क्षेत्र श्रीलंकेत गुंतवणूक करत असल्यामुळे मला विश्वास आहे की दोन्ही देशांतील आर्थिक व व्यापारी संबंध अधिकाधिक मजबूत होत राहतील. सीएट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बॅनर्जी म्हणाले, कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचे एकत्रीकरण व कॅम्सो ब्रँडचे अधिग्रहण ही सीएटच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला पुढे नेणारी आणि ऑफ-हायवे मोबिलिटी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कंपनी होण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे. उत्पादन, क्षमता आणि बाजारपेठेतील आमच्या वाढलेल्या सामर्थ्यामुळे आम्हाला नव्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये प्रवेश करता येईल, पॉर्टफोलिओ वाढवता येईल आणि आगामी काळात शाश्वत वाढ साधता येईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

सीएट स्पेशॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिनी तोलानी म्हणाले, कॅम्सोच्या प्रीमियम ब्रँडचे व कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईनच्या उत्पादन क्षमतांचे सीएटमध्ये एकत्रीकरण हा आमच्या प्रवासातील परिवर्तन घडवणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आमचा तातडीचा भर हा सुगम संक्रमण, ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करणे आणि श्रीलंकेत आमच्या कार्यपद्धती अधिक मजबूत करणे यावर आहे. कॅम्सोच्या कॉम्पॅक्ट कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्यवसायाचा समावेश आपल्या पॉर्टफोलिओत करून सीएट आता आत्मविश्वासाने पुढे जात आहे आणि जगभरातील ऑफ-हायवे टायर्स व ट्रॅक्स क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह नाव बनण्याच्या दृष्टीकोनाला अधिक वेग देत आहे.

टाटा मोटर्सकडून नवीन एलपीटी ८१२ लाँच, नफ्यामध्ये नवीन मापदंड स्थापित केले



६ टायर असलेल्या वेईकलच्या मजबूतीसह ४ टायर ट्रकची कार्यक्षमता, गतीशीलता आणि कमी देखभाल देतो. विविध लोड बॉडी पर्यायांसह ऑफर करण्यात आलेला हा ट्रक औद्योगिक सामान,

मुंबई, ४ सप्टेंबर : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज इंटरमीडीएट, लाइट अँड मेडियम कमर्शियल वेईकल्स (आयएलएमसीव्ही) श्रेणीमधील नवीन टाटा एलपीटी ८१२ च्या लाँचची घोषणा केली. ऑपरेशनल कार्यक्षमता आणि एकूण मालकीहक्क खर्चांमध्ये नवीन मापदंड स्थापित करत टाटा एलपीटी ८१२ ची उच्च पेलोड क्षमता आहे. हा ट्रक ताफा मालकांना अधिक नफा देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

फॅक्टरीमध्ये बसवण्यात आलेल्या एअर-कंडिशनिंगसह सुसज्ज एलपीटी ८१२ भारतातील पहिला ५-टन प्रमाणित पेलोडसह ४ टायर असलेला ट्रक आहे, जो शहरांमध्ये सुलभ कार्यसंचालनासह अद्वितीय पेलोड क्षमता देतो. टाटा मोटर्सच्या प्रमाणित एलपीटी प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आलेला हा ट्रक

बाजारपेठेतील सामान, एफएईव्ही, फ्यूरर अशा विविध उपयोजनांसाठी वापरता येऊ शकता. या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख राजेश कोल म्हणाले, टाटा एलपीटी ८१२ चे लाँच श्रेणीमध्ये ग्राहकांच्या नव्यात नवीन मापदंड स्थापित करतो. हा श्रेणीला नव्या उंचीवर घेऊन जाणारा ट्रक सुधारित उत्पादकतेसाठी वाढत्या गरजेची पूर्तता करतो, तसेच उच्च दर्जाची इंधन कार्यक्षमता, सहज कार्यसंचालन आणि अधिकतम अयर्दाइम देतो. यामधून बाजारपेठेतील बदलत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दीर्घकालीन व्यवसाय वाढीला चालना देणारे प्राप्त सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी आमची कटिबद्धता दिसून येते."

'किड्स डे @सॅमसंग - २०२४'मध्ये कामाचे ठिकाण नाविन्यतेचे प्लेग्राउंड बनले

मुंबई, ४ सप्टेंबर : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज अद्वितीय साजरीकरण 'किड्स डे @सॅमसंग - २०२४'चे आयोजन केले, ज्यामध्ये कर्मचारी, त्यांची मुले व पत्नी एकाच छताखाली आहे आणि त्यांनी सॅमसंग कुटुंबाचा भाग असण्याच्या अभिमानाचा अनुभव घेतला.

गुरुग्राममध्ये सॅमसंगच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जो कुटुंबांसाठी दीर्घकालीन आठवणी निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता, तसेच भावी पिढीला स्वप्न पाहण्यास, नाविन्यता आणण्यास आणि तंत्रज्ञानाला एक्स्प्लोर करण्यास प्रेरित करण्यात आले.

सॅमसंग कुटुंबाचे साजरीकरण या उपक्रमाने आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना सॅमसंगच्या विश्वाचा अनुभव घेण्याची संधी दिली, तसेच त्यांना त्यांचे पालक करत असलेले काम पाहण्यास मिळाले आणि कंपनीच्या नाविन्यता व



केअर संस्कृतीचा अनुभव मिळाला. कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यामधून विस्तारित कुटुंबे व एकतेचे खरे साजरीकरण पाहायला मिळाले.

'किड्स डे @सॅमसंग कुटुंबांना संधी देण्यासोबत त्यांच्यामध्ये नाविन्यतेच्या विश्वाबाबत जिज्ञासुवृत्ती जागृत करते. आमच्या कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना आणत आमची त्यांच्यामध्ये सॅमसंगचा

भाग असण्याचा अभिमान जागृत करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. यंदाच्या साजरीकरणातून भावी पिढीला निर्माते, विचारवंत व नवप्रवर्तक बनण्यास प्रेरित करण्यासाठी, तसेच आमच्या जिवलग सॅमसंग कुटुंबाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो," असे सॅमसंग इंडियाचे पीपल टीमचे प्रमुख रविश नागपाल म्हणाले. तरूण विचारवंतांना प्रेरित करण्यात आले 'नो सॅमसंग' अनुभवाचा भाग म्हणून मुलांनी बिझनेस एक्स्पॅरिअन्स स्टुडिओला भेट दिली, जेथे त्यांना सॅमसंगच्या अत्याधुनिक उत्पादनांची, तसेच स्मार्टथिंज इकोसिस्टमची लाइट प्रत्यक्षिके पाहायला मिळाली. मुलांनी मिनी सीईओ चॅलेंजमध्ये देखील सहभाग घेतला, 'मी सॅमसंगचा सीईओ असतो तर कोणते उत्पादन लाँच केले असते?' या विषयावर विचारविनिमय केले. मुलांना सर्जनशीलपणे विचार करण्यास आणि भावी तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन मांडण्यास प्रेरित करण्यात आले.

भारतातील वॉटर प्युरिफायर बाजारपेठेत पावसाळ्यात ३२% ची वाढ, आरोग्याविषयी जागरूकतेमुळे उद्योगाच्या वाढीला चालना मिळत आहे

मुंबई, ४ सप्टेंबर : पावसाळ्यात पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुरक्षिततेवर अधिकाधिक लोक लक्ष केंद्रित करत असल्याने, भारतातील वॉटर प्युरिफायर बाजारपेठेत अभूतपूर्व वाढ होत आहे. क्रोमासमधील मागणीच्या रॅस्कॅन्सवर असेही दिसून येते की भारतातील कुटुंबे वॉटर प्युरिफायरकडे सर्वाधिक लक्ष देत आहेत, जवळजवळ ३५% वॉटर प्युरिफायर खरेदी पावसाळ्यात होते. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वॉटर प्युरिफायरच्या मागणीत दोन अंकी वाढ झाली. पावसाळ्यात कॉलरा, टायफॉइड आणि हेपेटायटीस सारख्या जलजन्य आजारांबद्दल

जागरूकता वाढत असल्याने हे घडले आहे. क्रोमाने त्यांच्या ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास केला आणि त्यांच्या निष्कर्षानुसार, एप्रिल-जून २०२४ च्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यांच्या विक्रीत ११% ची प्रभावी वाढ आणि मूल्य वाढ १२% दिसून आली आहे. मासिक आकडेवारीमध्ये अजूनही चांगली वाढ दिसून येत आहे: एप्रिलमध्ये विक्री ८% आणि मूल्य १०% ने वाढली, मेमध्ये विक्री १२% आणि मूल्य १४% ने वाढले आणि जूनमध्ये विक्री १३% आणि मूल्य १३% ने वाढले.

प्रदेशांच्या बाबतीत, महाराष्ट्र ही क्रोमाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, देशभरातील वॉटर प्युरिफायरच्या एकूण विक्रीत महाराष्ट्राचा २५% वाटा आहे, त्यानंतर कर्नाटक १५%, गुजरात १२% आणि तेलंगणा ८% आहे, तर उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांचा प्रत्येकी कंपनीच्या प्युरिफायर विक्रीत ६% वाटा आहे. क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या प्रवक्तृत्वाने सांगितले की, पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित होत असल्याने, अधिकाधिक कुटुंबे केवळ इतर उपकरणांसाठी नव्हे तर खऱ्या उपायांसाठी क्रोमाकडे वळत आहेत. आमचे तज्ञ प्रत्येक ग्राहकांना

त्यांच्या घरासाठी योग्य निवड करण्यास मदत करतात, मग ते प्रगत फिल्टरेशन असो किंवा जागा वाचवणारे डिझाइन असो. आम्हाला अभिमान आहे की, कुटुंबे ज्यावर अवलंबून असतात असे विश्वासू सहयोगी आम्ही आहोत, खासकरून अशा ऋतूमध्ये. उद्योगक्षेत्र १७-१८% सीएजीआरने वाढण्याचा अंदाज असल्याने, क्रोमाने आर्थिक वर्ष २६ मध्ये त्यांच्या वॉटर प्युरिफायर सेगमेंटसाठी २०-२२% सीएजीआरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, जे टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये विस्तार, उत्पादनांमध्ये सतत नवोपक्रम आणि घोरणात्मक किरकोळ भागीदारीने प्रेरित आहे.

आज का अंदाज

शुक्रवार ५ सप्टेंबर २०२५

पथर फोड एकच

कल्याण बाजार	मुंबई बाजार
३ ६ ९ ०	३ ४ ७ ८
१३९ १७८ १२६ ५६९	१२० १२९ २६९ १३४
२५६ २५८ ३७९ ३८९	२१२ ७७० ४५८ २४०
३०० २७७ ५६८ ३८९	३५५ ५९० १८८ ३५०
३९ ६९ ९२ ०२	३२ ४२ ७९ ८९
६५ ६५ ९७ ०४	३० ४० ७५ ८५
३८ ६८ ९४ ०४	३९ ४९ ७८ ८९

५ सप्टेंबर : सर्व बाजारांसाठी

२४	५४	६३	९३
२७	५७	६०	९०
२८	५८	६१	९१

५७९ ५७९ १५० ४५०
५८९ ७७९ २६८ १४४
४९९ ३४६ ७७० १७०

सर्व बाजारांसाठी सिंगल अँक ओपन टू क्लोज

८ ९ ० १ २

कल्याण व मुंबई करिता तसेच चंद्रबाजारासाठी जबरदस्त पास होणारे चान्सेस मिळतील.

प्रो. बालाजी कुमार ९८२४८६०३४

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (ईईएमएल) कडून ४४.६६९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या सीनियर सिक्योर्डे नोट्सचे मुक्त बाजारात पुनखरेदी पूर्ण

अहमदाबाद, ४ सप्टेंबर : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (ईईएमएल) ने १५ जुलै २०२१ रोजी जारी केलेल्या यूएसडी ३०० दशलक्ष ३.८६७% सीनियर सिक्योर्डे नोट्स (२०३१ पर्यंत मुदत) संदर्भात जाहीर केले आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (ईईएमएल), जे मुंबईतील वीज वितरण शाखा व अदाणी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेड (ईईएसएल) ची उपकंपनी आहे, यांनी आपल्या यूएसडी ३०० दशलक्ष ३.८६७% सीनियर सिक्योर्डे नोट्स (२०३१ पर्यंत मुदत) पैकी यूएसडी ४४.६६९ दशलक्ष रकम परत खरेदी करून रद्द केली आहे. ही परत खरेदी कंपनीच्या अंतर्गत रोख प्रवाहांतून करण्यात आली असून, यामुळे एकूण थकबाकी मूळ रकम यूएसडी २५५.३३९ दशलक्षपर्यंत कमी झाली आहे.

ही कारवाई ईईएमएल च्या सुरू असलेल्या भांडवली व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहे. याआधी कंपनीने नोव्हेंबर २०२३ मध्ये यूएसडी १२० दशलक्ष टेंडर ऑफर पूर्ण केली होती, तसेच जून २०२५ मध्ये यूएसडी १,००० दशलक्ष ३.९४९% सीनियर सिक्योर्डे नोट्स (२०३० पर्यंत मुदत) अंतर्गत यूएसडी ४९.५ दशलक्ष मुक्त बाजारातील पुनखरेदी केली होती. या सर्व उपक्रमांतून ईईएमएल ची मजबूत रोख निर्मिती क्षमता व आर्थिक लवचिकता अधोरेखित होते. ईईएमएल भविष्यात बाजाराच्या परिस्थितीनुसार इतर देणी व्यवस्थापन उपक्रमांचा विचार करू शकते, ज्यामुळे विविध मुदतीतील थकबाकी कर्ज रकम महत्त्वपूर्णरीत्या कमी होऊ शकते. ही घोषणा सिक्युरिटीज विक्री किंवा खरेदीसाठी ऑफर नाही.

राशीभविष्य

मेघ : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या मनाबलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही गोष्टींवर वादू शकता. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात.

वृषभ : आज तुमच्यासाठी अद्भुत आणि सकारात्मक घटना घडू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही नवीन संधी ओळखू शकाल. प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा हा काळ आहे.

मिथुन : दैनंदिन कामांमध्ये विलंब आणि अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडे चिंता वाटेल. हा काळ संयम राखण्याचा आणि तुमचे विचार स्पष्ट करण्याचा आहे. नातेसंबंधांमध्येही मतभेद निर्माण होऊ शकतात.

कर्क : स्वतःला शांत आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवणे उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. अडथळीनंतर चांगला काळ येतो आहे.

तुळ : आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे महत्त्वाचे आहे. काही उत्तम संधी ओळखण्यासाठी तयार राहा.

वृश्चिक : आजचा दिवस सुखदायी जाईल. तुमच्या भावना आणि विचार तुमच्या जवळच्या लोकांना आकर्षित करतील. आरोग्याच्या बाबतीत, तुम्ही उत्साहित असाल.

धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असू शकतो, कारण या वेळी तुम्हाला तुमचे आंतरिक सौंदर्य आणि क्षमता ओळखण्याची संधी मिळेल. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि उत्साहवर्धक असेल.

मकर : व्यवसायात काही अनियमितता असू शकतात, म्हणून धीर धरा आणि परिस्थिती शहाणपणाने हाताळणे चांगले होईल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि विश्रांतीसाठी वेळ काढा.

कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. तुम्हाला तुमच्या कामात थोडे अस्वस्थ वाटेल. संवादाकडे विशेष लक्ष द्या, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.

मीन : कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुमचे नातेसंबंध मजबूत होतील. कामातही यश मिळण्याची शक्यता आहे; तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे तुमचे कौतुक होईल.

शब्दकोडे क्रमांक २२११

१	२	३	४	५		६	७	८	९
१०			११	१२		१३		१४	
	१५				१६	१७		१८	
१९			२०				२१		
२२		२३			२४				२६
	२७	२८			२९			३०	३१
३२			३३			३४	३५	३६	
					३८	३९	४०	४१	४२
४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२
५४			५५		५६		५७		
		५८	५९	६०	६१		६२		
६३		६४	६५	६६		६८			
६९		७०			७१		७२		७३
	७४			७५		७६			

आडवे शब्द :-

- दैनंदिन,</



मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाद्वारे विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन

► **महासागर प्रतिनिधी** ►

वाशीम - शहरातील श्री मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. सोबतच गेल्या १३ वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशाची विधिवत स्थापना करून, पर्यावरण पूरकतेचा वसा जपला आहे. गणेश मंडळाकडून गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर २७ ऑगस्ट रोजी विधीवत पूजन करून गणेशाचे आगमन झाले. त्यानंतर दररोज विविध सामाजिक उक्रमांनी हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

श्री गणेश स्थापनेच्या दिवशी अकोट व दानापूर येथील महाकाल डमरू वाद्य पथक आकर्षण ठरला होता. रॅलीदरम्यान शहरातील प्रमुख मार्गावरून जाताना नागरिकांनी श्री गणपती बाप्पांवर फुलांचा वर्षाव केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विधिवत गणेशाची स्थापना करण्यात आली. यंदा मंडळाने सुंदर गुळाबी जल महालाचा भव्य देखावा साकारला असून तो भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. यासोबतच महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि ऑपरेशन सिंदूर यासारखे विशेष देखावेही उभारण्यात आले आहेत.

मोदक रूपात अनोखा प्रसाद
मंडळाने मागील यावर्षी विशेष उपक्रम म्हणून तुळशी बियांचा अनोखा मोदक प्रसाद भाविकांना देण्यात येत आहे. हा मोदक पाण्यात ठेवल्यास

मेडशी पोलिस चौकीत शांतता समितीची बैठक



► **महासागर प्रतिनिधी** ►

मेडशी - महाराष्ट्रात सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा समारोप अनंत चतुर्दशीला होणार असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मेडशी पोलिस चौकीत शांतता समितीची बैठक पार पडली.

बैठकीस ठाणेदार संजय चौधरी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन करताना सांगितले की, 'गणपती विसर्जन हा आनंद आणि श्रद्धेचा उत्सव आहे. मात्र तो कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा करावा. विसर्जन मिरवणुकीत कुणीही डीजेचा वापर करू नये, त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करून सणाला सांस्कृतिक स्वरूप द्यावे.'

यावेळी त्यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची गरज अधोरेखित केली. 'गुलालाऐवजी फुलांचा वापर केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल तसेच फुलउत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल,' असे आवाहनही त्यांनी



त्यापासून तुळशीचे रोप उगवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळेल. तसेच दररोज आरतीनंतर प्रमुख पाहुण्यांना वृक्ष रोपाची भेट दिली जाते.

दैनिक कार्यक्रम

दररोज सकाळ-सायंकाळी: यजमानांच्या हस्ते गणेश पूजन व आरती, सायंकाळी: आरतीनंतर सर्व गणेशभक्तांना प्रसाद वितरण, गणेशोत्सव काळात लोकप्रतिनिधी, मान्यवर व शासकीय अधिकारी यांची पूजन आणि दर्शनासाठी गर्दी.

सामाजिक उपक्रम

गणेशोत्सव काळात मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये रक्ताट तपासणी, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, सोशल मीडिया रील मेकिंग स्पर्धा, आधारकार्ड, आयुष्मान कार्ड व मतदान कार्ड नोंदणी, आरोग्य शिबिर आणि प्लास्टिक निर्मूलन जनजागृती आदिंचा समावेश आहे.

दररोज होणारे कार्यक्रम

२ सप्टेंबर रक्ताट तपासणी, सायंकाळी प्लास्टिक निर्मूलन जनजागृती कार्यक्रम, ३ सप्टेंबर: रक्तदान शिबिर, अनिल सोनोने यांचा संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम, ४ सप्टेंबर: गणपती अथर्वशीर्ष पठण, सायं. ५ वा. महिलांनी केशरी/पिवळी साडी परिधान करणे आवश्यक; यावेळी महिलांचा सत्कार, ५ सप्टेंबर: गणेश यज्ञ, मुलींसाठी आत्मसुरक्षेसाठी शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण, मुख्यमंत्री आरोग्य कक्षाद्वारे आरोग्य सेवा माहिती, ६ सप्टेंबर: विधीवत गणेश विसर्जन आणि पाटणी चौक येथे महाप्रसाद वितरण

यंदाचा उत्सव भव्य देखावे, पर्यावरणपूरक उपक्रम आणि समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे शहरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची विद्यासागर गुरूकुल स्कुलला भेट व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

► **महासागर प्रतिनिधी** ►

वाशीम - स्थानिक विद्यासागर गुरूकुल स्कुल येथे बुधवार दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रखर हिंदुत्ववादी वक्ते, आंतरराष्ट्रीय व्याख्याते, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ दिल्ली येथून आपल्या वत्सगुल्म नगरीत आले असता आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून यांनी विद्यासागर गुरूकुलला भेट दिली.

या कार्यक्रमाची सुरवात श्री गणेशाच्या मूर्तीचे पुजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रखर हिंदुत्ववादी वक्त पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे स्वागत विद्यासागर गुरूकुल स्कुलचे अध्यक्ष संतोष गडेकर व शाळेचे सचिव आनंदजी गडेकर यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. संगराजी चुंबळकर यांचे स्वागत शाळेच्या मुख्यध्यापिका ममता गुप्ता व प्रि. प्रायमरी

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

► **महासागर प्रतिनिधी** ►

वाशिम - इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, वाशिम यांच्या अधिनस्त मुलांचे शासकीय वसतिगृह, आयु. डॉ. पी. कॉलनी (सोहन ऑटोमोबाईल्स मागे, पुसद रोड, वाशिम) तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह श्री. सत्यनारायण राठो सिटी सेंटर, रविचार बाजार, पाटणी चौक मुख्य रस्ता, वाशिम) येथे सन २०२५-२०२६ या शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रथम वर्षातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने <https://hmas.mahait.org> या संकेतस्थळावर करावेत. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वागळता इतर अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा, असे आवाहन दिपा हेरोळे, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, वाशिम यांनी केले आहे.

दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा तथा मातंग समाजासाठी नविन राजकीय पर्याय उभा करणार - भाई इंगळे

► **महासागर प्रतिनिधी** ►

वाशिम - राज्यातील आणि विदर्भातील राजकीय परिस्थिती पाहता आधीच असुष्य असलेला मातंग समाज येथील प्रस्थापित राजकीय पक्षांनी राजकीय दृष्ट्या असुष्य सुध्दा असुष्य ठेवण्याचा आरोप करून जिल्यातील दलित आदिवासीं भूमिहीन ओबीसी गरीब मराठा यांना सोबत घेवुन नविन राजकीय पर्याय उभा करणार असल्याची माहिती बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली



मुख्याध्यापिका आर्पिता गडेकर यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओमजी यादव, दिलीपजी जोशी वाशिम, ईषानजी जैन नागपुर, आशिषजी ठाकुर, गजाननजी गावंडे, मयुरजी चुंबळकर, सावनजी राऊत, कु. संजना महेश अवस्थी यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचा मनात राष्ट्रप्रेम निर्माण होणे ही काळाची

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा

► **महासागर प्रतिनिधी** ►

मानोरा - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाप्रमुख पदासाठी मानोरा तालुक्यातील गारखेडा (ता. मानोरा) येथील तरुण व माजी सरपंच श्याम अंबादास डोळस यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून डोळस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्याम डोळस हे गेल्या काही वर्षांपासून स्थानिक राजकारण, सामाजिक कार्य, विकासकामे यामध्ये सातत्याने

सक्रिय आहेत. गावच्या सरपंचपदाचा कार्यकाळ यशस्वी पार पाडल्यानंतर त्यांनी विविध स्तरावर तरुणांना एकत्र करून पक्षासाठी मेहनत घेतली आहे. मनमिळाऊ, हसमुख व सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. डोळस यांच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मानोरा तालुक्यात आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकां मध्येही त्यांच्या कार्य कौशल्याचा व संघटन क्षमतेचा मोठा फायदा पक्षाला होईल, असा सूर स्थानिक पातळीवर उमटू

‘भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मानोरा तालुकाप्रमुख म्हणून माझी निवड ही माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे. पक्षाने व कार्यकर्त्यांनी दिलेली ही जबाबदारी मी मनापासून पार पाडणार आहे. गावागावातील तरुणांना सोबत घेऊन संघटन अधिक सक्षम करणे, पक्षाची विचारधारा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे व तालुक्यातील विकासासाठी सक्रिय राहणे हेच माझे ध्येय असेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही युवा कार्यकर्त्यांची भक्कम ताकद आपण उभी करू. ही जबाबदारी म्हणजे माझ्यासाठी सन्मान असून सर्वांच्या सहकार्याने पक्ष झपाट्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे,’ - श्याम डोळस तालुका प्रमुख भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मानोरा

लागला आहे. निवडीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मूळ गावात गारखेडा येथे अहिल्यादेवी सभागृहात अभिनंदन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात

गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

► **महासागर प्रतिनिधी** ►

मानोरा - शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक रस्ता मार्गाची पाहणी दि. ३ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केली. आठवडी बाजाराच्या दिवशी शहरातील गणपती विसर्जनाच्या मार्गाची पाहणी करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे सुतोवाच केले. यावेळी नायब तहसीलदार मधुकर असदुरे, ठाणेदार नैना पोहेकर, नगरपंचायत चे मुख्याधिकारी उमेश राठोड, महावितरणचे खाडे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



मध्ये सुद्धा तिचं परिस्थिती आहे आगामी काळामध्ये जिल्ह्यासह राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये मातंग समाजाला त्याच्या संख्यानुसूप प्रतिनिधित्व मिळावे म्हणून जिल्ह्यात दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा तथा मातंग समजला संघटित करून त्यांना राजकीय दृष्ट्या पायावर उभे करण्याचा संकल्प आज दिनांक तिन सप्टेंबर रोजी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले त्यानुसार संपूर्ण जील्हात दलीत

आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा मातंग समाजाच्या विविध संघटनेला घेवुन बैठका चे सत्र सुरू क?ण्यात येईल तसेच जी, प, पंचायत समिती गटाच्या गणा निहाय बैठका घेवुन मातंग समाजामध्ये राजकीय चैतन्य निर्माण करून विर लाहुजीच्या शक्तीचे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या युक्तीने , अण्णाभाऊ साठे यांच्या भक्तीचे वातावरण जिल्ह्यात निर्माण करण्याचा संकल्प भाई जगदीश इंगळे यांनी घेतला

जिल्यातील तब्बल सत्तावीस जील्हा परीषद, गटा मध्ये प्रस्थापित पक्षाला हरवण्याची किंवा

झाले होते. जवळ जवळ त्यांनी १ तास ३० मिनीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यासागर गुरूकुलच्या शिक्षिका, शिक्षक यांना विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, काय शिकवावे, त्यांच्या मनातील प्रश्न कसे सोडवावे याचे मार्गदर्शन सुध्दा त्यांनी केले. आमचा विद्यार्थी उद्याचा भावी नागरीक होणार आहे. त्या पाश्चात्य संस्कृती पेक्षा आपली संस्कृती अधिक समजली पाहिजे. आपल्या परिवारातील सर्व सदस्यांचा आदर करून आधुनिक जगाचा अभ्यास करून यशस्वी नागरीक तो झाला पाहिजे याची संपूर्ण माहिती शिक्षकांना दिली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका शितल हजारें मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने मान्यवरांची, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

तालुका प्रमुखपदी श्याम डोळस

रिसोड येथे शासनाच्या जीआरची होळी : ओबीसी समाजाचा तीव्र संताप व्यक्त ओबीसी आरक्षण बचावासाठी मोठी सभा

► **महासागर प्रतिनिधी** ►

रिसोड - महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात रिसोड तालुक्यातील ओबीसी समाजबांधव आक्रोशित झाले आहेत. दि. ३ ऑगस्ट रोजी रिसोड येथील लंबोदर लॉन्स येथे विविध समाजघटकातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. शासनाच्या जीआरची प्रत होळी करून या सभेत शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सभेत बोलताना वक्त्यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दबावाखाली शासनाने घाईघाईत जीआर काढला असून, त्यानुसार हैद्राबाद गॅझेट लागू करण्याबरोबरच मराठा समाजाला गावपातळीवर कुणबी प्रमाणपत्र



९ सप्टेंबरला तहसील कार्यालयावर निवेदन आंदोलनाचा इशारा

देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खऱ्या ओबीसी समाजावर मोठा अन्याय होईल. पिढ्यानपिढ्या सामाजिक अवेहेलना असून, त्यानुसार हैद्राबाद गॅझेट लागू करण्याबरोबरच मराठा समाजाला गावपातळीवर कुणबी प्रमाणपत्र

भीती आहे, असा संताप व्यक्त करण्यात आला. सभेत माळी, धनगर, वंजारी, बंजारी, तेली, मुस्लिम, वाणी, कोळी, कुंभार, ऱ्हावी आदी प्रमुख समाज घटकातील शेकडो बांधवांनी सहभाग घेतला. शासनाला ओबीसींचा आवाज



ऐकण्यासाठी आणि या जीआरच्या निषेधार्थ येत्या ९ सप्टेंबर रोजी रिसोड तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने जमून शासनाला निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. या सभेचे आयोजन ओबीसी कृती समितीद्वारे करण्यात आले.

दीपकराव बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली. यावेळी अकोल्याचे अजयसिंह राजुरकर, महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ममार (बुलढाणा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेला मार्गदर्शन

करताना भागवत गाभणे, नारायणराव सानप, ज्ञानेश्वर मगर, दीपक तिरके, विश्वनाथ पालवे, संदीप मुंडे यांनी शासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. कार्यक्रमासाठी परसराम कोल्हे, ज्ञानेश्वर आघाव, डॉ. पंजरकर, महादेव घुगे, कुरेशी , विनोद राठोड, गजाननराव जाधव, गणेशराव सानप, बबनराव सानप, बबनराव खुळे, संतोष मडके, रामेश्वर राऊत, भारत झडपे, गजानन नांगरे, कैलासराव जायभाये, भगवानराव घुगे आदींसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलना मुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत या विषयावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.



► **महासागर प्रतिनिधी** ►

रिसोड - तालुक्यातील वाघी खुर्द येथील नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपतीची संकल्पना या नव युवकांनी अंमलात आणत रक्तदान शिबिराचे माध्यमातून लोकांचा जीव जाण्यापासून वाचवता येईल यासाठी गजानन वळड बँक वाशिम यांनी रक्त संकलन करण्यासाठी सेवा दिली.

या शिबिरासाठी गावातील सर्व लोकांनी सहकार्य केले. विशेष

म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये हिंदू - मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला त्यामुळे एकोपा निर्माण झाला. आणि गावातही एक गाव एक गणपती ही संकल्पना खऱ्या अर्थाने अमलात आली.आणी नवयुवक यांनी हा एकीचा उपक्रम आणि समाजपयोगी कार्यक्रमचे आयोजन केले. त्याबद्दल समाजातील सर्वच लोकांनी उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले.

०२४

मालविका सक्सेना मूळची मथुरेची. एका पारंपरिक कुटुंबातली.मालविकाने बीएससी व एमबीए पूर्ण केले. नोकरीसाठी बँकेच्या परीक्षाही दिल्या. पण त्यात यश मिळाले नाही. मालविकाचे कुटुंबीय तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधू लागले. पण मालविकाला मात्र इतक्यात लग्न करायचेनव्हते. ती महत्त्वाकांक्षी होती. तिला काहीतरी वेगळे करायची इच्छा होती. एमबीए पूर्ण झाल्यावर मालविकाने लग्न टाळण्यासाठी मथुरा येथील एका फॅशन डिझाईनिंग संस्थेत प्रवेश घेतला. नंतर तिने त्याच संस्थेत काम करायला सुरुवात केली. एक दिवस मालविकाच्या धाकट्याबहिणीने फेकून देण्यासाठी काही जुने बूट काढले. पण ते टाकून देण्याऐवजी त्यावर काहीतरी नावीन्यपूर्ण करावेसे मालविकाला वाटले. तिने त्या बूटांवर एक सुंदर डिझाइन तयार केले. अम्बिकाने ते बूट कॉलेजमध्ये घातल्यावर तिच्या मैत्रिणींना ते खूप आवडले आणि त्यांनी मालविकाला त्यांच्यासाठीही तसेच डिझाइन बनवण्यास सांगितले.त्यामुळे नोकरी करण्याऐवजी मालविकाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. फक्त पाच हजार रुपयांत व ईस्टाग्रामवरून २०१८ मध्ये तिने 'द क्विर्की नारी' हा ब्रँड सुरू केला. तिची डिझाईन्स दीपिका कक्कर, प्रियंका चोप्रा, रवीना टंडन, सनी लियोनी, रुबिना दिलैक अशा सेलिब्रिटींकडून वापरली गेली आणि तिच्या ब्रँडला प्रसिद्धी मिळाली. २०२२ मध्ये तिने शार्क टँक इंडियावर तिने आपली कल्पना सादर केली. अनुपम मि्तल व विनिता सिंग यांच्याकडून तिला ३५ लाखांची गुंतवणूक मिळवली. तिच्या ब्रँडला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.विक्रीत विक्रीची वाढ झाली. सध्या तिच्या टीममध्ये १७ जण काम करतात.बहुतेक विक्री तिच्या स्वतःच्या वेबसाइटवरून तसेच अॅमेझोन, मित्रा, नायका यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून होते. पर्यावरणपूरक साहित्य आणि रीसायकल वापर या तत्वांवर ती ब्रँड चालवते. मथुरेतून सुरू झालेला हा प्रवास आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. तिचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांहून अधिक झाले

कल्पकतेतून उद्योजकता

एक दिवस मालविकाच्या धाकट्याबहिणीने फेकून देण्यासाठी काही जुने बूट काढले. पण ते टाकून देण्याऐवजी त्यावर काहीतरी नावीन्यपूर्ण करावेसे मालविकाला वाटले. तिने त्या बूटांवर एक सुंदर डिझाइन तयार केले. अम्बिकाने ते बूट कॉलेजमध्ये घातल्यावर तिच्या मैत्रिणींना ते खूप आवडले आणि त्यांनी मालविकाला त्यांच्यासाठीही तसेच डिझाइन बनवण्यास सांगितले.

मानिनी

आहे. पारंपरिक विचारांच्या चौकटीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणारी मालविका सक्सेना ही आज उद्योजकतेतील प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

दूर करा मासिक पाळीच्या तक्रारी

महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक समस्या असतात. काहीजणींची पाळी अनियमित असते. काहींना या काळात वेदना जाणवतात. तसंच इतर तक्रारीही असतात. काही नैसर्गिक घटकांमुळे या समस्यांवर नियंत्रण मिळवता येतं. अशाच काही नैसर्गिक घटकांविषयी जाणून घेऊ.

► थंडीत गूळ खाल्ला जातो.

गूळ उष्ण असल्यामुळे नियमित सेवन केल्यास मासिक पाळीच्या काही तक्रारी दूर होऊ शकतात. मासिक पाळी अनियमित असेल तर गूळ खाता येईल. मासिक पाळी दरम्यान पोटाला गोळे येण्याची समस्याही गूळामुळे दूर

मी ३८ वर्षांची महिला असून माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. मला आठ वर्षांची मुलगी असून माझा प्रेमविवाह झाला आहे. लग्नाआधी जवळपास सात वर्षे माझी आणि पतीची ओळख होती. तेव्हा सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण लग्नानंतर सगळं काही बदलत गेलं. आमच्यात दुरावा निर्माण झाला. यामागची नेमकी कारणं मलाही सांगता येणार नाहीत. पण आम्ही एकमेकांपासून मनाने दूर झालो एवढं खरं. आम्ही मुलीच्या भविष्याचा विचार

समजून घे. यानंतर पतीशी बोल. त्याला विश्वासात घे. तुमच्या दोघांच्या एकमेकांविषयी असणाऱ्या अपेक्षा जाणून घ्या. त्याबद्दल चर्चा करा. कोण कशात कमी पडतंय, हे जाणून घ्या. हे नातं टिकवून ठेवायचं की नाही, याचा निर्णय यानंतरच घेता येईल. हे नातं टिकवून ठेवायचं असेल तर दोघांनी मिळून छोटी छोटी उद्दिष्टं ठरवा. ही उद्दिष्टं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक सहल आयोजित करणं, मुलीचा अभ्यास घेणं,

मुलीशी खेळणं अशी काही उद्दिष्टं ठरवता येतील. यासोबतच एखाद्या कार्यशाळेला एकत्र जाणं असे उपक्रमही राबवता येतील. वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर आपल्या जबाबदाऱ्यांची विभागणी करा. तुम्ही एका मुलीचे पालक आहात ही बाब विसरू नका. लग्न टिकवून ठेवणं तसंच घटस्फोट घेणं या दोन्ही निर्णयांचे परिणाम आणि दुष्परिणाम आहेत. या सगळ्या बाबींचा नीट विचार करून योग्य तो निर्णय घ्या.

मनाने दूर झालो आहोत...

करून एकाच छताखाली परक्याप्रमाणे एकत्र रहात आहोत. आमच्यात भावनिक बंध उरलेले नाहीत. आम्ही समुपदेशकांचीही मदत घेतली. पण कोणताही फायदा झाला नाही. आमच्यातला दुरावा काही केल्या संपत नाही. अशा परिस्थितीत मी काय करू?

- या लग्नाकडून, नात्याकडून असणाऱ्या अपेक्षांचा विचार कर. तुमच्यात दुरावा येण्याच्या कारणांचा शोध घे. तुला नेमकं काय हवं आहे हे

काय करू?

स्ट्रेटर, कर्लर ही सगळी हीटिंग प्रोडक्ट्स आहेत. तापमान गरजेपेक्षा अधिक असेल तर केस जळू शकतात. त्यामुळे या उत्पादनांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.

व्हा उद्योजिका

तुम्हाला यशस्वी व्यावसायिक महिला बनायचे असलेलं सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. अनेक वेळा आपण इतरांच्या यशाने इतके प्रभावित होतो की आपणही तोच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतो. पण खरोखर, तुम्हाला हा व्यवसाय करण्यात स्वारस्य आहे का हे तुम्ही आधी ठरवण्याची गरज आहे. यानंतर, व्यवसायात गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेल्या भांडवलाबद्दल आणि त्याची जोखीम आणि बाजारपेठेबद्दल देखील पुरेशी माहिती मिळवा. लक्षात ठेवा,छोट्या प्रमाणावर सुरू झालेले व्यवसाय हळूहळू वाढू शकतात आणि मोठं यश मिळवू शकतात. त्यामुळे सुरुवातीला व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केला तरी चालेल. कारण जेव्हा तुम्ही कमी भांडवल गुंतवता, तेव्हा तोटाही कमी होतो. नोकरी आणि व्यवसायातील सर्वात मोठा फरक म्हणजे इथे तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर कधी कधी कठोर परिश्रमानंतरही तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळवता येत नाही. त्यामुळे तुम्हाला एक यशस्वी व्यावसायिक महिला बनायचे असलेलं तुम्ही नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार ठेवा असले पाहिजे. तेव्हा पूर्ण विश्वास आणि ठाम रहा. व्यवसाय करत असताना कधी नफा तर कधी तोटा सहन करावा लागतो. पण याचा अर्थ असा नाही की तुमच्यात यशस्वी व्यावसायिक महिला होण्याचे गुण नाहीत. तेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर आणि निर्णयांवर विश्वास ठेवा

स्किल डेव्हलपमेंट

आणि पुढे जा.

रसगंधा

कटलेट्स वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात. मोड आलेले मूग आणि कांदाच्या पातीचा वापर करून चविष्ट कटलेट्स किंवा पॅटिस बनवता येतील. संध्याकाळी चहासोबत हा पदार्थ मस्त लागेल.

साहित्य : दोन कप मोड आलेले मूग, चिरलेली कांदाची पात पाव कप, दोन हिरव्या मिरच्या, बारीक ठेचलेला लसूण एक चमचा, मीठ आणि तेल.

कृती : मोड आलेले मूग मिस्रमध्ये रवाळ वाटून घ्या. हे वाटण एका भांड्यात काढून घ्या. त्यात कांदाची पात, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण आणि मीठ घालून मिसळून घ्या. या मिश्रणाचे छोटे चपटे गोळे बनवून घ्या. आता तव्यावर किंवा फ्राईंग पॅनमध्ये तेल थोडं तेल घाला. तेल तापल्यावर मूगाच्या मिश्रणाचे चपटे गोळे ठेवा. सोनेरी रंगावर तळून घ्या. मूग आणि कांदाच्या पातीचे हे कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत खाता येतील.

मूग आणि कांदाच्या पातीचे पॅटिस

मूग आणि कांदाच्या पातीचे हे कटलेट्स सॉस किंवा चटणीसोबत खाता येतील.

दूर करा स्माईल लाईन्स

इकॅन्सूल फोडून त्यातील तेल हलक्या हाताने ओठाभोवती लावा. काही फेस एक्ससरसाइजचाही यासाठी चांगला उपयोग होतो. ओठ पुढे करून ज म्हाणाच्यासारखा आकार करा, १० सेकंद थांबा. असे १० वेळा करा.स्माईल स्ट्रेच करा. त्यासाठीपूर्ण हसा आणि१० सेकंद ओठ आवळून घडू ठेवा. गालांमध्ये दिवसातून २-३ वेळा १० सेकंदांसाठी हवा भरून गाल फुगवा. जर हे घरगुती उपाय पुरेसे नसतील तर त्वचेचा ओलावा वाढवणारे आणि सुरकुत्या मऊ करणारे हायड्रुरॉनिक ॲसिड सिरम तुम्ही वापरू शकता. कोलॅजन

स्कीन केअर

ओलावा राहातो, त्यामुळे सुरकुत्या कमी दिसतात.सूर्यापासून संरक्षण मिळण्यासाठी रोज किमान एसपीएफ ३० सनस्क्रीन वापरा. कारण उन्हात असलेल्या यूव्ही किरणांमुळे सुरकुत्या वाढतात.झोप योग्य प्रमाणात घ्या. कारण झोप कमी झाली तर त्वचा पटकन थकलेली दिसते. शुद्ध खोबरेल तेलाचे किंवा बदाम तेलाचे ओठाभोवती हलक्या हाताने रोज रात्री मसाज करा.- दिवसातून एकदा १५ मिनिटे अलॉव्हेरा जेल लावल्याने त्वचा मऊ व टाईट होते.व्हिटॅमिन

अस्मिता

कांदाच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वांच्याच डोक्यात पाणी आलं आहे. नेहमीच्या दुप्पट-तिप्पट दराने मिळणारा कांदा जपून वापरणं आघाने आलंच. कांदा मनसोक्त खाताच येत नाही. पण हा महागडा कांदा बाजारातून आणण्याऐवजी घरीच पिकवला तर... कांदा घरी पिकवणं शक्य आहे. कांदाच्या लागवडीची प्रक्रिया जाणून घेऊ.

कांदाची शेती अगदी सोप्या पद्धतीने करता येते. कांदाच्या लागवडीसाठी फार जागाही लागत नाही. कांदाच्या वाढीसाठी वातावरण थंड आणि आल्हाददायक लागतं. आर्द्रता आणि पाऊस कांदाच्या पिकाला चालत नाही. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ कांदाच्या लागवडीसाठी उत्तम मानला जातो. थोडी मोकळी जागा किंवा अगदी कुंडीतही कांदाची लागवड करता येते. पण कांदाला सुपीक आणि कसदार माती लागते, ही बाब नेहमी लक्षात ठेवावी.

लागवडीसाठी सर्वप्रथम कांदाच्या बिया लागतील. या बिया नर्सरीतून किंवा ऑनलाईन विकत घेता येतील. ट्रे, सेंद्रीय खतं, शेण, पाणी हे साहित्य लागेल. कांदाची लागवड करण्यासाठी त्याच्या बिया एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा. या बियांमधलं पाणी काढून टाका आणि त्या दोन ते तीन दिवस मोकळ्या जागेत ठेवा. आता ट्रेमध्ये माती घाला आणि त्यात कांदाच्या बियांची पेरणी करा. कांदाच्या बियांना अंकुर फुटायला सहा ते आठ आठवडे लागतात. तेवढ्या वेळात कांदा लागवडीसाठीची जागा तयार करून घ्या. बालकनी, गच्ची, मोकळी जागा

अशा पिकवा कांदा

यापैकी कशाचीही निवड करता येईल. कांदासाठी चांगलं खतही लागेल. शक्यतो सेंद्रीय खतांचा वापर करा. दरम्यानच्या काळात ट्रेमधल्या रोपट्यांकडे लक्ष ठेवा. वेळेत पाणी घालत रहा. कांदाच्या वाढीसाठी माती ओलसर राहायला हवी. ट्रेमध्ये पेरलेल्या बियांना अंकुर फुटल्यावर कुंडीत किंवा मोकळ्या जागेत लागवड करा. कांदा जमिनीखाली उगवत असल्यामुळे दोन रोपट्यांच्या मध्ये साधारण १५ सेंटीमीटरच अंतर असायला हवं. यामुळे कांदाची वाढ योग्य प्रकारे होईल. साधारण चार ते पाच महिन्यांनंतर कांदे कापणीसाठी तयार होतील. कांदाचा बर्चा भाग मातीतून बाहेर दिसू लागला की कापणीसाठी तयार झाला असं समजावं. पात पिवळी पडू लागली की कांदाचं पीक मातीतून बाहेर काढता येईल. कांदा बाहेर काढल्यानंतर दोन ते तीन दिवस बाजूला ठेऊन घ्या. त्यानंतर पात कापून टाका. आता या कांदाचा वापर तुम्ही करू शकता.

एक संकल्प... त्वचेसाठी

नव्या वर्षात बरेच संकल्प केले जातात. कोणाला वजन कमी करायचं असतं तर कोणाला आर्थिक नियोजनाची ओढ असते. आरोग्यविषयक संकल्पही केले जातात. चला तर, मग आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवण्यासाठी काही संकल्प करू या.

♥ मेक अप अधिक काळ राहिल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. चेहऱ्यावर रात्रभर मेक अप ठेवल्यामुळे त्वचेवर वेळेआधीच सुरकुत्या दिसू लागतात. हे टाळण्यासाठी रात्री मेक अप काढून झोपणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी त्वचेची झीज भरून निघते. पण मेक अपमुळे या प्रक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे कितीही दमणूक झाली तरी मेक अप काढल्याशिवाय झोपू नका.

♥ झटपट तजेला मिळवण्यासाठी फेस वाईप्सचा वापर केला जातो. फेस वाईप्समुळे चेहरा स्वच्छ होत असला तरी त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्वचेच्या स्वच्छतेसाठी क्लिंजर किंवा पाण्याचा वापर करावा. नव्या वर्षात फेस वाईप्स बाजूला ठेऊन

ब्युटी टॉक

द्या.

♥ सनस्क्रीन कधीही टाळू नका. कडक उन्हातच नाही तर थंडीतही सनस्क्रीन लावायला हवं. यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं रक्षण होतं. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना नेहमीच सनस्क्रीन लावा.

♥ त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीरातली विषद्रव्ये निघून जातात आणि त्वचा छान तजेलदार दिसू लागते. त्वचेच्या आरोग्यासाठी दिवसभरात किमान दोन लीटर पाणी पिणं गरजेचं आहे.

हेअर केअर

स्ट्रेटर वापरण्याआधी...

अनेकजणी स्ट्रेटर, कर्लरचा वारंवार वापर करतात. केसांच्या स्टायलिंगसाठी या उपकरणांचा वापर केला जातो. मात्र ही हेअर स्टायलिंग प्रोडक्ट्स सतत वापरल्यामुळे केस खराब होऊ शकतात. केसांचा पोत बिघडू शकतो. केस वारंवार तुटू लागतात. केसांना फाटे फुटू लागतात. वेळेवेळी स्टायल केल्यामुळे केसांच्या रचनेवरही परिणाम होऊ शकतो.

स्ट्रेटर, कर्लर ही सगळी हीटिंग प्रोडक्ट्स आहेत. तापमान गरजेपेक्षा अधिक असेल तर केस जळू शकतात. त्यामुळे या उत्पादनांचा वापर काळजीपूर्वक करायला हवा.

लॉईफस्टाईल

कोणता रंग निवडावा?

भारतीय महिलांचा वर्ण सर्वसाधारणपणे गव्हाळ किंवा सावळा असतो. त्यामुळे आपल्या त्वचेच्या रंगानुसार मेक अप उत्पादनांची निवड करावी लागते. क्लिपस्टिक असो किंवा फाउंडेशन, चेहऱ्याच्या रंगाला मिळतीजुळती शेड हवी. नेलपॉलिशचीही तसंच आहे. आपल्या त्वचेला साजेसं नेल पॉलिश हवं. पंशनेट प्लम रंगाचं नेल पॉलिश खूप सुंदर दिसतं. हा रंग बराच काळ टिकूनही राहतो. यासोबतच सोनेरी, रोझ बॅलेट, टोमॅटो रेड, जांभळा हे रंगही भारतीय त्वचेवर शोभून दिसतात.

स्मार्ट शॉपिंग

खरेदी महागड्या वस्तूंची

खरेदी करायला कोणाला आवडत नाही? त्यातही मैत्रिणीची किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्याची छानशी साडी किंवा ड्रेस घेऊन आपल्यालाही असाच एखादा ड्रेस घ्यावासा वाटतो. मग दुकानात जाऊन एखादा ड्रेस निवडला जातो. पण प्रत्यक्षात आपल्याला महागड्या ड्रेस किंवा साडीची गरज आहे का, याचा विचार कधीच केला जात नाही. त्यामुळे गरज नसताना महागडे कपडे विकत घेऊ नका.

बाजारातली फॅशन सतत बदलत असते. त्यामुळे आपण घेतलेला ड्रेस दुसऱ्या कोणत्या पद्धतीने वापरता येईल याची विचार करा.

किचन टिप्स

अॅव्होकॅडो खरेदी करताना...

अॅव्होकॅडो हे फळ बरंच लोकप्रिय झालं आहे. हे फळ तब्बतीसाठी चांगलं असतं, असं म्हणतात. अॅव्होकॅडोची खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अॅव्होकॅडो नरम आहे याची खात्री करून घ्या. यासाठी हे फळ अंगठ्याने थोडं दाबून बघा. लगेच खायचं नसेल तर फार पिकलेलं फळ घेऊ नका. पिकलेल्या अॅव्होकॅडोचा रंग गडद हिरवा किंवा जांभळट असतो. कच्चे अॅव्होकॅडो पोपटी रंगाचं असतं.

